


हातात हात मदतीचा..
सहकारातून साकारु
मार्ग प्रगतीचा..

६१ वा
वार्षिक अहवाल
२०२१-२०२२
ऑडीट वर्ग-अ



दि कमर्शियल को-ऑप. बँक लि. कोल्हापूर.

प्रधान कार्यालय : ६१५, ई शाहूपुरी १ ली गल्ली, कोल्हापूर.

www.commercialcoopbank.com



दि कमर्शियल को-ऑप. बँक लि. कोल्हापूर.



श्री. गौतम शंकरराव जाधव
अध्यक्ष



श्री. अतुल गुणवंतलाल शहा
उपाध्यक्ष

• संचालक मंडळ •



श्री. भाऊसाहेब दादोबा सावंत
संचालक



श्री. रामराव विठ्ठलराव पवार
संचालक



श्री. राजेंद्र महादेव डिकरे
संचालक



प्रा. अमरसिंह भगवानराव शेळके
संचालक



अॅड. प्रशांत रामराव शिंदे
संचालक



श्री. अमोल विठ्ठल निगडे
संचालक



श्री. अरुण दत्ताजीराव गावडे
संचालक



सौ. रंजना मोहन वायचळ
संचालिका



सौ. शर्मिला शिरीष कणेरकर
संचालिका



श्री. सुरेश शंकरराव इंगवले
संचालक



श्री. रामचंद्र आनंदराव कुंभार
संचालक



श्री. दिपक काशीनाथ गाडवे
तज्ञ संचालक



श्री. राजीव नामदेवराव रणदिवे
तज्ञ संचालक



श्री. हेमंत अरविंद बोंगाळे
मुख्य कार्यकारी अधिकारी



वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

फक्त सभासदांकरिता

या बँकेची सन २०२१-२०२२ सालची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक १७/०९/२०२२ इसवी रोजी दुपारी १२.०० वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी खालील विषयांचा विचार करणेसाठी आयोजित केली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.

सभेपुढील विषय

- १) मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.
- २) सन २०२१-२०२२ सालचा वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक, नफा-तोटापत्रक व बजेटपेक्षा जादा खर्चास मंजूरी देणे.
- ३) सन २०२१-२०२२ सालचे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा विभागणीस मंजूरी देणे.
- ४) सन २०२२-२३ सालाकरिता तयार केलेल्या उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रकास मान्यता देणे.
- ५) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७५/२ प्रमाणे संचालक मंडळ सदस्य व त्यांचे कुटुंबियांना दिलेल्या कर्जाची माहिती / तक्ता सभेपुढे ठेवणे.
- ६) सन २०२२-२०२३ वर्षाकरिता शासकीय लेखापरीक्षक नेमणूकीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्देशानुसार केलेल्या कार्यवाहीची नोंद घेणे व त्यांचा मेहनताना ठरविणेचे अधिकार मा. संचालक मंडळास देणे.
- ७) सन २०२१-२०२२ सालचे मे. ए. आर. सुलाखे अँड कं. (चार्टर्ड अकॉंटंट), पुणे यांचे वैधानिक ऑडिट रिपोर्टचे वाचन करणे व सन २०२०-२०२१ च्या वैधानिक लेखापरीक्षणाच्या दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे.
- ८) सन २०२१-२०२२ मध्ये एकरकमी व सामोपचार कर्ज परतफेड योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या कर्ज खात्यांची माहिती देणे.
- ९) वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांचे अनुपस्थितीस मंजूरी देणे.
- १०) मा. अध्यक्ष यांचे परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या कामांचा विचार करणे.

कळावे,
कोल्हापूर. ता. ३०-०८-२०२२

संचालक मंडळाचे आदेशावरून,

श्री. हेमंत अरविंद बोंगाळे
मुख्य कार्यकारी अधिकारी
दि कमर्शियल को-ऑप. बँक लि., कोल्हापूर

- टीप -** १) सदर सभा कोरम अभावी तहकूब झालेस ही सभा अर्ध्या तासानंतर याच ठिकाणी याच दिवशी घेणेत येईल. अशा सभेस आवश्यक गणसंख्येची जरूरी असणार नाही.
- सूचना -** १) वरील बाबतीत कोणाची कांही सूचना असल्यास दिनांक १०/०९/२०२२ अखेर बँकेच्या प्रधान कार्यालयात लेखी पाठवाव्यात. वरील बाबतीत कांही माहिती पाहिजे असल्यास ऑफिस वेळेत मिळेल. वार्षिक अहवालाची प्रत बँकेच्या सर्व शाखांमधून तसेच बँकेच्या www.commercialcoopbank.com या संकेत स्थळावर दि. ०५-०९-२०२२ पासून उपलब्ध होईल.
- २) ज्या सभासदांचे शेअर्स रुपये १०००/- च्या आत आहेत त्यांनी ताबडतोब फरकाची रक्कम भरून आपले शेअर्स १०००/- चे करून घ्यावेत.
 - ३) बँकेच्या पोटनियमाप्रमाणे तीन वर्षावरील डिव्हीडंड रिझर्व्ह फंडास वर्ग होतो, तरी ज्या सभासदांनी तो नेला नसेल त्यांनी सत्वर बँकेतून घेवून जाणेचे करावे.
 - ४) आपल्या पत्यातील बदलाची नोंद बँकेकडे करावी.
 - ५) सभासदांनी भाग दाखले (शेअर्स सर्टिफिकेट्स) हेड ऑफिसमधून घेवून जावेत.
 - ६) सर्व सभासदांनी आपल्या खात्याची केवायसी कागदपत्रांची पूर्तता करावी.



संचालक मंडळ सन २०२१-२०२२

एकूण सभा २९ पैकी १ सभा तहकूब - दि. १०-०५-२०२१

अ.नं	संचालकांचे नांव	व्यवसाय	हुद्दा	एकूण सभा २७ पैकी	
				हजर	रजा
१	श्री. गौतम शंकरराव जाधव	कॉन्ट्रॉक्टर	अध्यक्ष	२८	-
२	श्री. अतुल गुणवंतलाल शहा (डी. फार्मसी)	व्यावसायिक	उपाध्यक्ष	२६	२
३	श्री. भाऊसाहेब दादोबा सावंत	व्यापारी	संचालक	२७	१
४	श्री. रामराव विठ्ठलराव पवार	व्यापारी	संचालक	२६	२
५	श्री. राजेंद्र महादेव डकरे (बी. कॉम)	व्यावसायिक	संचालक	१९	९
६	अॅड. श्री. प्रशांत रामराव शिंदे (बी.कॉम.एलएल.बी.(स्पे). जी.डी.सी.अॅड.ए.)	अॅडव्होकेट	संचालक	२२	६
७	श्री. अमोल विठ्ठल निगडे (बी. ए.)	व्यावसायिक	संचालक	१५	१३
८	श्री. अरुण दत्ताजीराव गावडे	कॉन्ट्रॉक्टर	संचालक	२२	६
९	सौ. रंजना मोहनराव वायचळ	समाजकार्य	संचालिका	२४	४
१०	सौ. शर्मिला शिरीष कणेकर	समाजकार्य	संचालिका	२५	३
११	श्री. सुरेश शंकरराव इंगवले (एम. ए)	व्यावसायिक	संचालक	२८	-
१२	श्री. रामचंद्र आनंदराव कुंभार (बी. ए.)	समाजकार्य	संचालक	२८	-
१३	श्री. अमरसिंह भगवानराव शेळके (एम.ए., एम.एड., एम.फिल., जी.डी.सी.अॅड.ए)	नोकरी	संचालक	२३	५
१४	श्री. दिपक काशिनाथ गाडवे (एम.कॉम.) (एफ.सी.ए.) (२३/०४/२०२१ पासून)	चार्टर्ड अकौंटंट	तज्ञ संचालक	२०	६
१५	श्री. राजीव नामदेवराव रणदिवे (बी. कॉम. एलएल.बी., डी.सी.एम., डी.सी.एम. बँकिंग) (२३/०४/२०२१ पासून)	रिटायर्ड बँक अधिकारी	तज्ञ संचालक	२४	२



व्यवस्थापकीय मंडळ सन २०२१-२२

एकूण सभा ६

अ.नं	संचालकांचे नांव	व्यवसाय	हुद्दा	एकूण सभा ६ पैकी	
				हजर	रजा
१	श्री. विजय शंकर बोरगल्ली (बी. कॉम. एफ. सी. ए.)	चार्टर्ड अकॉंटंट	अध्यक्ष	६	-
२	श्री. अमरसिंह भगवानराव शेळके (एम.ए., एम.एड., एम.फिल., जी.डी.सी.अँड.ए)	नोकरी	सदस्य	६	-
३	अँड. श्री. प्रशांत रामराव शिंदे (बी.कॉम.एल.एल.बी. (स्पे.) जी.डी.सी. अँड ए.)	अँडव्होकेट	सदस्य	६	-
४	श्री. बाळासो रामचंद्र मोहिते (एम.कॉम. डी.बी.एम., जी.डी.सी.अँड ए.)	रिटायर्ड बँक अधिकारी	सदस्य	६	-



मा. अध्यक्षोंचे मनोगत

सन्माननीय सभासद बंधू आणि भगिनींनो..

दि कमर्शियल को-ऑप बँकेच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित असलेल्या सभासदांचे सर्व संचालकांच्या वतीने स्वागत करित आहे.

कै. द. न. कणेकरसो, बाबासाहेब जाधव-कसबेकरसो, बाबूराव निगडेसो, अँड. शामरावजी शिंदेसो, श्रीपतराव बोंद्रेसो (दादा), शंकरराव वायचळ, सखारामपंत घाटगे, विठ्ठलराव पवार, भोगीलाल पटेल यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार बँकेची वाटचाल चालू असल्यामुळे बँकेची चांगली प्रगती झाली आहे. हे नम्रपणे नमूद करतो.

सध्या बँकिंग क्षेत्रात कर्जावरील व्याजदर कमी करणेची तीव्र स्पर्धा सुरु आहे. त्यामुळे आपल्या बँकेसही व्यवसाय वाढीसाठी कर्जावरील व्याजदर कमी करणे आवश्यक असल्याने अहवाल सालात कर्जावरील व्याजदर कमी केलेले आहेत. यापुढेही कर्जावरील व्याजदरात टप्याटप्याने आणखी कपात करावी लागणार आहे. त्याचा परिणाम नफ्यावर होणार आहे.

बँकिंग क्षेत्रातील सध्याची स्पर्धा व आव्हाने लक्षात घेता, ग्राहकांना अद्यावत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण डिजीटल सेवा पुरविणे, ही काळाची गरज बनली आहे. बँकेने मोबाईल बँकिंग, पॉईंट ऑफ सेल (PoS) व UPI Payment System या सेवा दिलेल्या आहेत. सर्व खातेदार/सभासद या सेवेस चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे डिजीटल व्यवहारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.



नवीन तंत्रज्ञानाने आर्थिक व्यवहार अधिक स्वस्त व वेगाने होत आहेत. बँकेने सर्व सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

बँकेचे शासकीय लेखापरीक्षण चार्टर्ड अकॉंटंट मे. ए. आर. सुलाखे अँड कंपनी यांनी केले असून बँकेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे बँकेस 'अ' वर्ग मिळाला आहे. हे मी अभिमानाने नमूद करतो.

बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष श्री. बोरगल्लीसो व सदस्य श्री. नागराळेसो, श्री. मोहितेसो, श्री. शेळकेसो, श्री. शिंदेसो यांचे बँकेला चांगले सहकार्य लाभत आहे. तसेच तज्ञ संचालक श्री. गाडवेसो व श्री. रणदिवेसो बँकेच्या कामकाजासाठी मार्गदर्शन करतात याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

सन २०१९-२० या आर्थिक वर्षात कोव्हीड-१९ महामारीमुळे रिझर्व्ह बँकेने लाभांश न देणेबाबत सहकारी बँकाना कळविले. यामुळे सदर वर्षात सभासदांना लाभांश देता आला नाही. यास्तव अहवाल सालात संचालक मंडळाने १३% लाभांश देणेची शिफारस केली आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे.

सभासद बँकेच्या कामकाजाबद्दल नेहमी चांगल्या व मार्गदर्शनपर सूचना करीत असतात. त्यांना ही संधी कोव्हीडमुळे २ वर्षांनी मिळत असल्याने मी आपला जादा वेळ न घेता ताळेबंद व नफा-तोटा पत्रक आपल्यास मंजूरीसाठी ठेवले आहे. त्यास मंजूरी घावी ही विनंती.

ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे. त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. अहवाल वर्षात बँकेस महाराष्ट्र राज्य अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य अर्बन को-ऑप. बँक्स असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन यांचे मार्गदर्शन व आपल्या सहकाऱ्यांनी अनेक आव्हानांना सामोरे जाता आले. पुनश्च: आपणा सर्वांचे आभार मानून यापुढेही प्रगतीची वाटचाल करण्याची ग्वाही देऊन तसेच माझे संचालक सदस्य, तज्ञ संचालक व व्यवस्थापकीय मंडळ सदस्य यांचे सहकार्याबाबत आभार व्यक्त करून मनोगत पूर्ण करतो..

॥ जय हिंद, जय सहकार ॥

श्री. गौतम शंकरराव जाधव



सन २०२१-२०२२ सालचा
६१ वा वार्षिक अहवाल

सन्माननीय सभासद बंधू- भगिनींनो

बँकेच्या दिनांक ३१ मार्च २०२२ अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षाच्या कामकाजाचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, नफा विभागणी व अंदाजपत्रक हे बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने सादर करताना मला आनंद होत आहे. या प्रसंगी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे हार्दिक स्वागत करतो.

अहवाल सालातील बँकेची प्रगती

अहवाल सालात विविध विभागात झालेली प्रगती आणि वाढ सोबतच्या तक्त्यात दिलेली आहे. या आकडेवारीवरून असे दिसले की, अहवाल सालात सभासद संख्या, भाग भांडवल, राखीव व इतर निधी आणि ठेवी यात वाढ झाली असून बँकेच्या सर्वच व्यवहारात वाढ होत आहे. कोव्हिड-१९ विषाणू महामारी व लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार गेली २ वर्षे ठप्प राहिलेने कर्जांमध्ये घट झाली आहे. संस्था आर्थिकदृष्ट्या भक्कम व्हावयाची असल्यास भाग भांडवल आणि स्वनिधीमध्ये आणखी वाढीची अपेक्षा आहे. तरी सभासदांनी आपली गुंतवणूक बँकेच्या शेअर्समध्ये करून सहकार्य करावे. बँकेने सभासदांच्या अपेक्षेप्रमाणे आणि रिझर्व्ह बँकेच्या धोरणास अनुसरून कर्जपुरवठा केला आहे.

(रक्कम रुपये लाखात)

तपशील	३१/३/२०२१	३१/३/२०२२	वाढ	घट
सभासद संख्या	१८७९९	१८९१२	११३	--
भाग भांडवल	९८७.४८	९९९.५१	१२.०३	--
राखीव व इतर निधी	३७४७.७३	४२५७.९९	५१०.२६	--
ठेवी	२८५६०.४४	२८७७४.८६	२१४.४२	--
कर्जे	१६७३०.७८	१५९३९.७७	--	७९९.०१

थकबाकी

खालील नमूद थकबाकी माहिती अवलोकनी घेता दि. १ मार्च २०२० नंतर कोविड-१९ च्या पहिल्या लाटेच्या व मार्च २०२१ नंतरच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने त्यानंतर सर्वच बँकाची वसुली ठप्प झाली आहे. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वर्षाखेरीस वाढले आहे. बँकेकडे ३१ मार्च २०२२ ला रुपये ६०७.३६ लाख एवढी थकबाकी आहे. कर्जदारांनी व जांमिनदारांनी आपली कर्जे नियमित ठेवली पाहिजेत, ती एन. पी. ए. त जावू नयेत याची दक्षता घ्यावी. कर्जदारांनी दिलेली कर्ज रक्कम व हप्ते थकविणे म्हणजे संचालकांनी कर्जदार सभासदांवर कर्जफेडी संदर्भात टाकलेल्या विश्वासाला तडा जाण्यासारखे आहे. अशी प्रवृत्ती सहकाराला मारक असून सावकारशाहीला निमंत्रण देणारी आहे हे थकबाकीदारांनी जाणून घ्यावे.

३१/३/२०२२ अखेर कर्ज प्रकारानुसार येणे कर्जे व थकबाकी खालीलप्रमाणे आहे.

(आकडे रुपये लाखात)

	येणे कर्जबाकी (मुद्दल)		पैकी मुद्दलाची थकबाकी	
	मार्च २०२१	मार्च २०२२	मार्च २०२१	मार्च २०२२
स्थावर तारण कर्ज	१४०२.१०	११५७.८८	१८३.६९	१७७.०५
मशिनरी तारण कर्ज	७६७.१६	७२३.६८	१२.९३	१३.६०
नजरगहाण कर्ज	५४८.८०	४५९.१०	५४.९८	५७.७३



तारण कॅशक्रेडीट/ओव्हरड्राफ्ट कर्ज	४१५१.४५	३९६४.१५	१५०.२६	२७९.३५
ठेवतारण कर्ज	१०९१.३९	१०९१.९८	०.००	०.००
सोने तारण कर्ज	४३२.७७	४३०.३९	१.०१	०.००
सामान्य कर्ज	६८६.६७	६९६.४९	१०.६२	१८.८४
व्यावसायिक कर्ज	४८३९.७६	४६१९.८३	१४४.३६	५५.३०
हौसिंग/बिल्डर व डेव्हलपर कर्ज	२८१०.६७	२७९६.२७	९.२५	५.४९
एकूण	१६७३०.७८	१५९३९.७७	५६७.१०	६०७.३६

कालनिहाय थकबाकीची स्थिती

कालनिहाय थकबाकीनुसार ५ वर्षावरील थकबाकीदार १५ आहेत. अशा कर्जदारांनी आपली थकबाकी भरणेस आमचे विनंतीला मान न दिलेने सहकारी आणि सिव्युरिटायझेशन कायद्याप्रमाणे पोलीस साहाय्याने कठोर कारवाई सुरु आहे. तसेच थकीत कर्जदारांचे फोटोसहित त्यांचे थकबाकीची माहिती दैनिक वर्तमानपत्रातून प्रसिध्द केली जाईल. कर्जदारांनी हे कट्टा प्रसंग टाळण्यासाठी बँकेस सहकार्य करावे ही विनंती आहे.

(रक्कम रुपये लाखात)

तपशील	३१/३/२०२१		३१/३/२०२२	
	थकबाकीदार	थकबाकी मुद्दल	थकबाकीदार	थकबाकी मुद्दल
१ वर्षाखालील	१६२	७८.६०	१२५	१०२.३२
१ ते ३ वर्ष	१६	१७६.७९	३८	२०३.००
३ ते ५ वर्ष	२२	५५.६८	१७	१८.८६
५ वर्षावरील	१३	२५६.०३	१५	२८३.१८
एकूण	२१३	५६७.१०	१९५	६०७.३६

वरील थकबाकीपैकी रुपये २१७.१४ लाख इतक्या थकबाकीकरिता ४० सभासदांचेवर दावे व दरखास्ती दाखल करून वसुली सुरु केली आहे.

शाखा व्यवहार - बँकेच्या सर्व सातही शाखांचे व्यवहार प्रगती दाखविणारे आहेत. शाखाधिकारी आणि शाखेतील कर्मचारी सभासदांशी चांगला संपर्क ठेवतात हे त्याचे द्योतक आहे.



शाखानिहाय ठेवी, कर्जे, नफा, थकबाकी व खेळते भांडवल याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे -

(रक्कम रुपये लाखात)

	हेड ऑफिस	शाहूपुरी	लक्ष्मीपुरी	ताराबाई रोड	महालक्ष्मीनगर	गांधीनगर	मार्केट यार्ड	का।। बावडा	एकूण
ठेवी	०.००	९१८०.७३	२५४२.२९	६४५६.९४	३३३५.२१	१६०४.९३	४३२६.७७	१३२७.९७	२८७७४.८४
कर्जे	२९४.५३	४२६५.२०	१४४७.३८	२८००.५२	१४२५.४२	१६६१.६३	३१८२.४९	८६२.६०	१५९३९.७७
नफा	-९८३.७५	४१५.३५	९०.४३	२५३.२८	१३३.३६	८८.६१	२१९.६४	४१.०६	२५७.९७
थकबाकी	२९४.५३	२०३.५०	१७.३०	१७.००	८.११	३१.६३	२८.९३	६.३६	६०७.३६
खेळते भांडवल	१९०७७.७५	९८०३.७९	२६९९.२०	६८४८.४०	३५२१.१४	१७४०.९६	४८८.६६	१३९०.४६	३५४०१.१८

बँकेच्या प्रगतीची तुलनात्मक स्थिती

(रक्कम रुपये लाखात)

तपशील	३१/३/२०१८	३१/३/२०१९	३१/३/२०२०	३१/३/२०२१	३१/३/२०२२
सभासद	१८१३५	१८३२०	१८६०८	१८७९९	१८९१२
भाग भांडवल	८५६.९१	९२०.६५	९६७.२७	९८७.४८	९९९.५१
निधी	२४७९.२३	२८६४.८४	३१५८.६१	३७४७.७३	४२५७.९९
ठेवी	२३०९८.०५	२५८८०.२१	२७०९८.९२	२८५६०.४४	२८७७४.८४
कर्जे	१४७३५.७३	१६४१०.४२	१७४७३.५९	१६७३०.७८	१५९३९.७७
थकबाकी	४९४.४१	४१२.८६	६३७.२३	५६७.१०	६०७.३६
नफा	२५५.४७	२८५.२७	२८७.६६	२४४.८१	२५७.९८
लाभांश	१२%	१५%	कोल्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर आरबीआय परिपत्रकानुसार लाभांश शिफारस नाही.	१२%	१३% शिफारस
ऑडीट वर्ग	अ	अ	अ	अ	अ
थकबाकी प्रमाण	३.३६%	२.५२%	३.६५%	३.३९%	३.८१%

नफा

अहवाल सालात वर नमूद केलेप्रमाणे सर्व सभासद, कर्जदार, ठेवीदार, संचालक मंडळ सदस्य आणि बँकेतील सर्व सेवक यांनी निश्चित लक्षाकडे प्रगतीशिल प्रयत्न करून आपल्या बँकेस भरघोस नफा मिळवून दिला आहे. तसे करताना नवीन ठेव, नवीन कर्ज वितरण या बरोबरच उत्कृष्ट वसुली असा तिहेरी कार्यक्रम राबवून ३१/३/२०२२ अखेर रुपये २,५७,९८,२५२.११ निव्वळ नफा मिळवून दिला आहे.

आपल्या बँकेने अहवाल सालात चांगली कर्जे बँकेकडे आकर्षित करून आणली आहेत. बँकेचे उत्पन्न वाढावे म्हणून व्यवस्थापनात काटकसरीचे धोरण अवलंबले जात आहे. त्यासाठी कर्मचारी वर्गाकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे.

नफा विभागणी

बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये झालेली वाढ व बँकेच्या कर्मचाऱ्यांनी खर्चामध्ये केलेली काटकसर, थकबाकी वसुली या गोष्टी विचारामध्ये घेतलेस बँकेस अहवाल साली रुपये २,५७,९८,२५२.११ इतका निव्वळ नफा झाला आहे. नफ्याची विभागणी खालीलप्रमाणे करावी अशी संचालक मंडळाची शिफारस आहे त्यास आपली मंजुरी मिळावी.



अ.नं.	तपशील	रक्कम रूपये
१	रिझर्व्ह फंड २५ टक्के	६४,५०,०७९.३५
२	अकस्मीत निधी १० टक्के	२५,८१,६२८.००
३	शैक्षणिक निधी १ टक्के	२,५८,१६८.००
४	तंत्रज्ञान विकास निधी	२०,००,०००.००
५	लाभांश १३ टक्के प्रमाणे	१,२८,२२,३०४.००
६	इमारत निधी	५,०१,०७२.७६
७	लाभांश समकरण निधी	११,८५,०००.००
	एकूण	२,५७,९८,२५२.११

लेखापरिक्षण

मे. ए. आर. सुलाखे अँड कंपनी, चार्टर्ड अकौंटंट, पुणे यांनी बँकेचे २०२१-२०२२ चे वैधानिक लेखापरिक्षण पूर्ण केले आहे. बँकेने सर्व आघाड्यांवर चांगली कामगिरी केल्यामुळे "कॅमल्स" रेटिंग पध्दतीनुसार गुणवत्तेच्या आधारावर बँकेस "अ" वर्ग मिळाला आहे. हे नमूद करतांना अत्यंत आनंद होत आहे. त्यांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल बँक आभारी आहे.

संगणकीकरण

बँकेने Core Banking System प्रणालीचा अवलंब करून ग्राहकांना कोणत्याही शाखेमधून व्यवहार करण्याची सुविधा बँकेने यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे, सध्याच्या गतीमान जीवनामध्ये ग्राहकांना आपल्या खात्याची माहिती पाहिजे त्यावेळी उपलब्ध होण्यासाठी बँकेने मोबाईल व एसएमएस बँकींगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच एटीएम सेवा व रुपे डेबीट कार्ड, POS (ATM कार्डद्वारे शॉपींग) ई-कॉमर्स सुविधाचा वापर ग्राहक करत आहेत. बँकेने अहवाल सालामध्ये ग्राहकांना U.P.I. सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पॉझिटिव्ह पे सुविधा - लवकर बँकेच्या सर्व ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुविधा सुरू करून देत आहोत.

हार्दिक अभिनंदन

- भारताच्या राष्ट्रपतीपदी पहिल्या आदिवासी नेत्या श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची निवड.
- भारताच्या उपराष्ट्रपतीपदी श्री. जगदीश धनखड यांची निवड.
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती, बॅडमिंटन, गोळा फेक, तिरंदाजी आदि क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंचा सुवर्ण, रौप्य, ब्रॉन्झ पदकांची लयलूट.

श्रध्दांजली

- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचे हेलिकॉप्टर अपघातात निधन.
- अनाथाची माय सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सिंधुताई सपकाळ.
- संगीत नाटकाच्या प्रख्यात गायिका किर्ती शिलेदार.
- जेष्ठ विचारवंत माजी सहकार मंत्री प्रा. एन. डी. पाटील



- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट
- ज्येष्ठ संगीत नाट्य गायक पं. रामदास कामत
- हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीचे अभिनेते रमेश देव
- भारतरत्न लता मंगेशकर
- ज्येष्ठ उद्योजक राहूल बजाज
- संगीतकार बप्पी लाहिरी
- माजी महसूल मंत्री सुधीर जोशी

तसेच अहवाल सालात दिवंगत झालेले ज्ञात-अज्ञात सभासद ठेवीदार व हितचिंतक तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला व सहकार क्षेत्रातील ज्या मान्यवर व्यक्तींचे दुःखद निधन झाले त्यांना मा. संचालक मंडळ, सेवक वर्ग व सभासदांचे वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.

आभार

संस्थेची प्रगती, प्रतिमा, स्थिरता व विश्वासार्हता ही संचालक मंडळातील सर्व सदस्यांचे ऐक्य, निष्ठा व सौहार्दाचे वातावरण यावर अवलंबून आहे. माझ्या संचालक सदस्यांकडून हे सर्व गुण अध्यक्ष या नात्याने मला मिळत असलेने मी सुदैवी आहे. संस्थेच्या कामगिरीचा वाढता आलेख हा सर्वांच्या एकमुखी सहकार्यामुळे आहे.

संस्थेच्या प्रगतीत बँकेच्या सर्व सेवकांचा सहभाग उत्तम प्रकारचा आहे. निःस्वार्थी कार्यवृत्तीमुळे त्यांनी सभासदांचा विश्वास वाढविला आहे. त्यांचे सौजन्यशील वागण्याने बँकेची प्रतिमा जनमानसात उंचावली आहे हे नमूद करताना मला अभिमान वाटतो. बँकेचे व्यवस्थापकीय मंडळ सदस्य यांनी बँकेच्या कामकाजात तज्ञ सल्लागार स्वरूपात बहुमोल मार्गदर्शन केले याबाबत त्यांचे आभारी आहोत.

बँकेचे कायदे सल्लागार अॅड. कापसे, अॅड. ताटे-देशमुख, अॅड. बाखरे, अॅड. अजित पांगरे, अॅड. शिवाजीराव चव्हाण, अॅड. अशोक रावण, अॅड. सुभाष पिसाळ, अॅड. आनंदा पाटील, आर्किटेक्ट डी. एस. पाटील, आर्किटेक्ट चौगले, इंजिनियर मुरगुडकर यांचेकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल आभारी आहे.

बँकेचे ठेवीदार, सभासद, कर्जदार, ग्राहक, हितचिंतक व्यापारी, सराफ व्हॅल्युअर यांनी बँकेबद्दल प्रेम व आपुलकी ठेवून बँकेस प्रगती पथावर नेण्याच्या कामी सहकार्य केले या त्यांच्या बहुमोल सहकार्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

समाप्ती

बँकेस वेळोवेळी सहकार खात्याचे अधिकारी तसेच कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनचे पदाधिकारी यांनी भेटी देवून मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. बँकेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक, संचालक मंडळातील माझे सहकारी, तसेच सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केलेबद्दल या सर्वांचे आभार मानून सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो व संचालक मंडळाचेवतीने ६९ वा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफातोटा पत्रक, अंदाजपत्रक नफा विभागणी आपल्यासमोर मंजुरी करिता सादर करीत आहे. त्यास आपण मंजुरी द्यावी ही विनंती.

संचालक मंडळाचे आदेशावरून

श्री. गौतम शंकरराव जाधव
अध्यक्ष



संचालक व त्यांच्या नातेवाईकांना सन २०२१-२०२२ या सालाकरिता दिलेल्या कर्जाची माहती

तपशील	वर्षाच्या सुरवातीस येणे रक्कम	सन २०२१-२०२२ या सालात दिलेली कर्ज रक्कम	सन २०२१-२०२२ या सालात परतफेड केलेली रक्कम	३१/३/२०२२ अखेर येणे रक्कम	येणे रक्कमेपैकी थकबाकी
संचालक मंडळाकडून	१५.१३	२०.१९	११.०२	२४.३०	--
संचालक मंडळाचे नातेवाईकांकडून	०.२७	--	--	०.२७	--

टिप - संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेली कर्जे त्यांचे वैयक्तिक ठेवीच्या तारणावर दिली आहेत.

थकबाकी वसुली कमिटी २०२१-२०२२ एकूण सभा ९

अ.नं.	संचालकांचे नांव	हुद्दा	एकूण सभा ९ पैकी	
			हजर	रजा
१	श्री. गौतम शंकरराव जाधव	चेअरमन	९	-
२	श्री. रामराव विठ्ठलराव पवार	सदस्य	८	१
३	श्री. रामचंद्र आनंदराव कुंभार	सदस्य	९	-
४	अॅड. प्रशांत रामराव शिंदे	सदस्य	९	-
५	श्री. अरुण दत्ताजीराव गावडे	सदस्य	९	-

श्री. डी. पी. भोसले
B.Sc., MCA

कॉम्प्युटर सिस्टीम मॅनेजर

श्री. व्ही. जे. जाधव
B.Com. JAIB, GDC & A
शाखाधिकारी शाहूपुरी

श्री. डी. एम. सरदेसाई
B.Com, DCM, DCM (Banking)
शाखाधिकारी मार्केट यार्ड

श्री. एस. एस. कदम
MBA, CAIIB

असि. जन. मॅनेजर

श्री. एम. व्ही. शिंगाडे
B.Com, DCM, DCM (Banking)
शाखाधिकारी लक्ष्मीपुरी

श्री. पी. जे. घाटगे
B. A. GDC & A
DCM, DCM (Banking)
शाखाधिकारी ताराबाई रोड

श्री. पी. जी. जवळकर
B.Com (Hon), G.D.C. & A
DCM, DCM (Banking)
असि. जन. मॅनेजर

श्री. एस. डी. शिंदे
B.Com, DCM, DCM (Banking)
शाखाधिकारी कसबा बावडा

श्री. आर. आर. पवार
B. Com, JAIB
शाखाधिकारी महालक्ष्मीनगर

श्री. एच. ए. बोंगाळे
MBA, CAIIB

मुख्य कार्यकारी अधिकारी

श्री. डी. एम. कापसे
B. Com. JAIB
शाखाधिकारी कर्ज विभाग

श्री. व्ही. एस. शिंदे
B. Com, JAIB
शाखाधिकारी गांधीनगर

मे.महेंद्रकुमार पार्ले अॅड असोसिएटस्
चार्टर्ड अकौंटंट
अंतर्गत लेखापरीक्षक

श्री. एस. व्ही. बच्चे
चार्टर्ड अकौंटंट
अंतर्गत लेखापरीक्षक

श्री. अॅड. ए. एस. रावण
विधी सल्लागार

मे. ए. आर. सुलाखे
अॅड कंपनी
चार्टर्ड अकौंटंटस्
वैधानिक लेखापरीक्षक

बँकर्स - ■ दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लि ; मुंबई ■ स्टेट बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर ■ एचडीएफ सी बँक लि ; पुणे ■ बँक ऑफ बडोदा, कोल्हापूर ■ आयसीआयसीआय बँक लि ; कोल्हापूर ■ आयडीबीआय बँक लि ; कोल्हापूर ■ अॅक्सीस बँक लि ; कोल्हापूर ■ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि ; कोल्हापूर ■ पंजाब नॅशनल बँक, कोल्हापूर ■ आरबीएल बँक लि ; कोल्हापूर



दिनांक ३१-३-२०२२ अखेरचे

दि. ३१-३-२०२१ रुपये पैसे	भांडवल व देणी	पोटरक्कम रुपये पैसे	दि. ३१-३-२०२२ रुपये पैसे
१५,००,००,०००-००	भाग भांडवल		१५,००,००,०००-००
	अधिकृत भाग भांडवल (१५,००,००० शेअर्स प्रत्येकी १००/- प्रमाणे)		
९,८७,४८,२४०-००	वसूल भाग भांडवल (९९५७६६ शेअर्स प्रत्येकी रु. १००/- प्रमाणे) (१८७०४ शेअर्स रु. २०/- प्रमाणे) मागणी केलेली रक्कम (० शेअर्स रु. ०-०० प्रमाणे) मागणी केलेली पण न मिळालेली रक्कम (० शेअर्स रु. ०-०० प्रमाणे)		९,९९,५०,६८०-००
	रिझर्व्ह फंड आणि इतर निधी		४२,५७,९९,१५८-०८
९,६६,४२,०८०-६५	गंगाजळी निधी	१०,३६,६५,९२०-६५	
२,१३,०६,९८१-४४	इमारत निधी	२,२४,६०,२४१-४३	
१८,८०,०००-००	लाभांश समकरण निधी	३८,१५,०००-००	
८०,००,०००-००	स्पेशल रिझर्व्ह फंड	९०,००,०००-००	
११,१०,००,०००-००	बुडीत व संशयित कर्ज निधी	१३,१०,००,०००-००	
५,०२,००,०००-००	गुंतवणूक घसारा निधी	६,४२,००,०००-००	
१,८२,६९,९१५-००	उत्तम जिदगीसाठी निधी	२,१३,७५,९७५-००	
६०,००,०००-००	सभासद कल्याण निधी	६०,००,०००-००	
८८,४६,४६४-००	इमारत पुर्नमूल्यांकन निधी	७९,६९,८१७-००	
१,०५,७०,२६३-००	अकस्मित निधी	१,३०,१८,३७२-००	
१०,५७,०२१-००	शैक्षणिक निधी	१३,०१,८३२-००	
२५,००,०००-००	तंत्रज्ञान विकास निधी	३५,००,०००-००	
३,८५,००,०००-००	गुंतवणूक चढउतार निधी	३,८५,००,०००-००	
---	प्रमुख आणि दुय्यम राज्य भागीदारी खाते		---
---	१) राज्य सहकारी बँक	---	
---	२) शेती व शेती पूरक सह. संस्था	---	
---	३) इतर संस्था	---	
	ठेवी व इतर खाती		२,८७,७४,८५,६५७-९७
	मुदतबंद ठेवी	२,१८,३७,१३,३०४-९८	
१,९२,९१,७५,५०८-३८	अ) व्यक्तीगत	१,८८,९१,७७,२४२-९८	
३०,२३,०७,२४२-००	ब) इतर सहकारी संस्था	२९,४५,३६,०६२-००	
	सेव्हिंग ठेवी	४८,७९,५५,०५८-१९	
४४,९१,६३,३८१-१०	अ) व्यक्तीगत	४८,५०,४४,८०६-८५	
२३,९९,१३०-४४	ब) इतर सहकारी संस्था	२९,१०,२५१-३४	
	चालू खाते	२०,५८,१७,२९४-८०	
१६,७४,१८,८३८-९९	अ) व्यक्तीगत	१९,६१,१४,५१७-६९	
५५,७९,७१७-६९	ब) इतर सहकारी संस्था	९७,०२,७७७-११	
३,३२,९५,६४,७८३-६९	बेरीज पुढील पानावर		३,४०,३२,३५,४९६-०५



दिनांक ३१-३-२०२२ अखेरचे

दि. ३१-३-२०२१ रुपये पैसे	भांडवल व देणी	पोटरक्कम रुपये पैसे	दि. ३१-३-२०२२ रुपये पैसे
३,३२,९५,६४,७८३-६१	बेरीज मागील पानावरून		३,४०,३२,३५,४९६-०५
---	घेतलेले कर्ज		---
---	वसूलीस आलेली बिले व वसुलीकरिता		---
	पाठविलेली बिले (उलट बाजूप्रमाणे)		
३,२२८-००	शाखा समन्वय		---
५,०९,३०,३३६-१८	थकबाकी व्याज तरतूद		५,२१,२१,२९६-७८
३,८०,८४,०७१-०९	देणे व्याज		३,४६,६५,९०६-०९
	इतर देणी		२,४२,९७,०९४-७०
३५,५६,३१५-५५	बिल्स पेऐबल	६७,६६,१७५-४४	
२४,१२,११२-००	देणे लाभांश	२८,५१,०३९-००	
१८,९५,२६८-०२	अनामत	२४,२५,४७०-४९	
१,०९,५१,६७०-८३	इतर देणे	७१,२३,३१३-८०	
१४,५८,७८८-००	सिक्युरिटी डिपॉझीट व इतर	११,५०,२८७-००	
५,०८,०५६-००	कोर्ट केस तरतूद	---	
३०,०२,३५०-००	डिफर्ड टॅक्स लायबिलिटी	---	
१,८८,६५५-२८	एटीएम/पॉज/क्लिअरिंग/आय.एम.पी.एस. सेटलमेंट खाते	५२,९३३-९७	
२९,३३,३०४-००	एफ.आय.टी.एल. व्याज तरतूद	---	
४५,८२,५९९-००	कोव्हिड-१९ मोरॅटोरियम व इतर व्याज रिझर्व्ह तरतूद	३९,२७,८७५-००	
	नफा तोटा खाते		२,५७,९८,२५२-११
---	मागील ताळेबंदाप्रमाणे नफा	२,४४,८१,०८९-९९	
---	वजा-नफा विभागणी	२,४४,८१,०८९-९९	
२,४४,८१,०८९-९९	अधिक-नफा तोटा पत्रकाप्रमाणे चालू सालाचा नफा	२,५७,९८,२५२-११	
३,४७,४५,५२,६२७-५५	एकूण		३,५४,०१,१८,०४५-७३
	संभाव्य देणी व जबाबदान्या		१,०५,४३,७११-६१
१२,६०,०००-००	बँक गॅरंटी अँड लेटर ऑफ क्रेडिट	५,८६,०००-००	
९०,१८,५४३-६१	मागणी न केलेली ठेव रक्कम रिझर्व्ह बँकेकडे वर्ग	९७,०७,७११-६१	
२,५०,०००-००	बँकेविरुद्ध करण्यात आलेले दावे त्यातील रक्कम देणे म्हणून गणली नाही.	२,५०,०००-००	

सामान्य शेरे व सूचनांना पात्र राहून बरोबर आहे.

मे. ए. आर. सुलाखे आणि कंपनी
चार्टर्ड अकॉंटंटस्
वैधानिक लेखापरीक्षक

श्री. एस. एस. कदम
असि. जनरल मॅनेजर (अॅडमिनिस्ट्रेशन)

श्री. पी. जी. जवळकर
असि. जनरल मॅनेजर (अकॉंटंटस्)

श्री. बी. डी. सावंत
श्री. एस. एस. इंगवले

श्री. आर. व्ही. पवार
श्री. आर. ए. कुंभार

श्री. आर. एम. डकरे
प्रा. ए. बी. शेळके



एकत्रित ताळेबंद पत्रक

दि. ३१-३-२०२१ रुपये पैसे	जिंदगी व येणी	पोटरक्कम रुपये पैसे	दि. ३१-३-२०२२ रुपये पैसे
३,१९,८१,०८,०९३-८८	बेरीज मागील पानावरून		३,४४,१२,२१,५०५-५५
---	क) दीर्घ मुदत कर्जापैकी	१९,४१,६२,३३९-०९	
१७,१८,६७,६६७-८०	सरकारमान्य कर्जरोख्यावर		
---	इतर प्रत्यक्ष वस्तू तारणावर	१९,४१,६२,३३९-०९	
७,६१,५४,७७७-८६	अंगावर व जामीनकीवर		
---	(वरीलपैकी अनुत्पादक कर्जाची बाकी रु.६७६२६२७-६०)		
	येणे व्याज		७,१६,१२,४२०-१९
---	(पैकी अनुत्पादक कर्जावरील येणे व्याज रु.४४५८१७३७-७८)		
---	वसुलीस पाठविलेली व वसुलीस आलेली बिले		---
---	(उलट बाजूप्रमाणे)		
---	शाखा समन्वय		---
१,१९,४६,२०५-३०	इमारत (झीज वजा जाता)		१,०७,५१,५८४-३०
९८,३८,९५१-०६	फर्निचर, फिक्चर्स (झीज वजा जाता)		८८,६७,३१५-०६
५,५४,१०५-००	वाहन (झीज वजा जाता)		४,७०,९८९-००
२८,८६१-००	लायब्ररी व बुक्स (झीज वजा जाता)		२७,१५०-६८
६,९९,९५२-८३	कॉम्प्युटर (झीज वजा जाता)		९,५५,९५०-९५
६,७५,९९८-००	सोलर सिस्टीम (झीज वजा जाता)		४,०५,५९८-००
९७,२६६-३७	जनरेटर (झीज वजा जाता)		८२,६७६-३७
	इतर येणी व मालमत्ता		५७,२२,८५५-६३
३,६१,०७५-७०	डिपॉझिट	३,६१,०७५-७०	
१७,७९,१४७-१३	प्रिंटिंग स्टेशनरी स्टॉक	१९,७८,९७७-२१	
१२,३९,६२६-००	अॅडव्हान्सेस व आगाऊ खर्च	४८,६९७-००	
८६,५०२-००	टी. डी. एस.	---	
४३,८४३-३८	आरबीआय डी. ई. एफ. रिसिद्धेबल	---	
९,८४,०१०-००	एटीएम/पॉज/आयएमपीएस/क्लिअरिंग सेटलमेंट खाते	३१,६१,००३-१६	
३४,६१०-८०	प्रिपेड सेरसाई/सी-केवायसी फी	३७,१८१-२०	
५१,९३३-४४	जी.एस.टी. रिसिद्धेबल	१,३५,९२१-३५	
---	नॉन बँकिंग असेट्स		---
३,४७,४५,५२,६२७-५५	एकूण		३,५४,०१,१८,०४५-७३

श्री. एच. ए. बोंगाळे
मुख्य कार्यकारी अधिकारी

श्री. ए. जी. शहा
उपाध्यक्ष

श्री. जी. एस. जाधव
अध्यक्ष

अॅड. पी. आर. शिंदे
सौ. आर. एम. वायचळ

श्री. ए. व्ही. निगडे
सौ. एस. एस. कणेकर

श्री. ए. डी. गावडे

श्री. डी. के. गाडवे (सीए)
तज्ञ संचालक

श्री. आर. एन. रणदिवे
तज्ञ संचालक



दिनांक ३१-३-२०२२ अखेरचे

दि. ३१-३-२०२१ रुपये पैसे	खर्चाचा तपशील	पोटरक्कम रुपये पैसे	दि. ३१-३-२०२२ रुपये पैसे
१८,०६,९९,२७५-६५ ---	ठेवीवर व कर्जावर दिलेले व्याज ठेवीवर दिलेले व्याज कर्जावर दिलेले व्याज	१५,७३,२७,४०८-०५ ७७१-००	१५,७३,२८,१७९-०५
४,२६,१२,३८२-८६ २,१०,५००-००	पगार भत्ते, प्रॉ. फंड, बोनस संचालक मिटिंग भत्ता		४,६१,५०,२३२-०४ २,५७,०००-००
५४,३२,२८८-३८ ६,९५,३७०-०० ७५,१३३-६९ ७,६८,०००-००	भाडे, कर, विमा व दिवाबत्ती कायदे सल्ला फी व कोर्ट खर्च पोस्टेज, टेलिफोन ऑडिट फी		५२,१५,४००-६१ ७,१६,०९५-३९ ---
६६,७०,९०७-४१ १,२८,२१०-०० ---	घसारा व दुरुस्ती स्टेशनरी छपाई व जाहिरात नॉन बँकिंग असेट्स विक्री व्यवहारातील तोटा इतर खर्च		८,२८,९५५-०० ८०,४२,०२१-२४ ५४,२००-०० ---
४,९४,१९५-३० ७४,४३८-५५ ३४,८४४-०२ १,३०,१७०-०० २७,८८६-०० ---	किरकोळ खर्च प्रवास, समारंभ व इतर खर्च शिपाई ड्रेस वार्षिक सर्वसाधारण सभा खर्च वृत्तपत्र वर्गणी निवडणूक खर्च	४,७४,३१३-६५ १,०५,०२२-०० ३७,५८४-२४ ९९,०००-०० २४,३२८-०० २,६९०-००	२२,३०,३९६-८४
२,५००-०० ६८,३९२-०० १४,०००-०० ४,०९,७८६-०० ५,०८,१४९-६२ १५०-०० २,६९,७५३-१७ ४५,६९८-९० ३३८-९० १,०४,१६५-६७ ---	व्यवसायकर फेडरेशन व असोसिएशन वर्गणी शिष्यवृत्ती सरकारी कर्जरोखे प्रिमियम विभागणी पिग्मी कमिशन लॉकर भाडे एटीएम चार्जेस सिबील चार्जेस सी. केवायसी चार्जेस आयएमपीएस चार्जेस यू. पी. आय. चार्जेस देणगी	२,५००-०० ३६,५००-०० ---	
१,००,००,०००-०० १,८२,७३,३९९-०० ११,००,०००-०० ८२,६९,९१५-०० १,४०,००,०००-०० २,४४,८१,०८९-९९	तरतुदी बुडीत व संशयीत निधी तरतूद इन्कमटॅक्स स्पेशल रिझर्व्ह फंड उत्तम जिंदगी निधी तरतूद गुंतवणूक घसारा निधी निव्वळ नफा	४,३०,६००-०० ५,७०,९७३-२० ---	५,६१,९२,५६२-००
१,९९,९४३-०० ६३,३५१-५२ ३२५-६० ४६३-९६ १,८२,८०१-६७ ---		२,००,००,०००-०० १,८०,८६,५०२-०० १०,००,०००-०० ३१,०६,०६०-०० १,४०,००,०००-००	
३१,५६,१४,१३४-११	एकूण		२,५७,९८,२५२-११ ३०,२८,१३,२९४-२८

सामान्य शेरे व सूचनांना पात्र राहून बरोबर आहे.

मे. ए. आर. सुलाखे आणि कंपनी

चार्टर्ड अकॉंटंटस्
वैधानिक लेखापरीक्षक

श्री. एस. एस. कदम

असि. जनरल मॅनेजर (अॅडमिनिस्ट्रेशन)

श्री. बी. डी. सावंत

श्री. एस. एस. इंगवले

श्री. पी. जी. जवळकर

असि. जनरल मॅनेजर (अकॉंटंटस्)

श्री. आर. व्ही. पवार

श्री. आर. ए. कुंभार

श्री. आर. एम. डकरे

प्रा. ए. बी. शेळके



नफा-तोटा पत्रक

दि. ३१-३-२०२१ रुपये पैसे	उत्पन्नाचा तपशील	पोटरक्कम रुपये पैसे	दि. ३१-३-२०२२ रुपये पैसे
२०,७६,८९,२२२-१९ ८,३५,२६,३२७-१५ १,७०,००,१८०-००	जमा व्याज कर्जावर मिळालेले व्याज गुंतवणुकीवर मिळालेले व्याज सरकारी कर्जरोखे विक्रीतून मिळालेले उत्पन्न	२०,५७,१९,७३०-८० ८,३२,९१,६६८-४२ ५३,७१,८५७-००	२९,४३,८३,२५६-२२
७,७२,२४१-६०	कमिशन		९,४६,५४५-६८
---	सबसिडी व देणगी		---
---	नॉन बँकिंग असेट्स विक्री व्यवहारातील फायदा		---
	इतर उत्पन्न		७४,८३,४९२-३८
५,०१,७८७-५५	अकॉट मॅटेनन्स चार्जेस	५,५०,९७२-३९	
१४२-३६	इतर जमा	१०,८६८-५७	
७२५-००	दाखला फी	२,६५०-००	
२,९१,६६१-०४	विमा कमिशन	४४,०७५-६९	
९,७४,८८४-१५	लॉकर भाडे	१५,२९,१७४-८८	
५७,६७०-३८	स्टेशनरी	२,२९,५६५-३८	
८,२५,९४२-४६	कर्ज प्रोसेसिंग फी	८,०९,५२४-९८	
५,४५,३००-००	नॉन ऑपरेटिंग चार्जेस	६,९५,३५०-००	
---	जमा डिव्हीडंड	१,१००-००	
२,११५-५०	नोटीस फी	१९,९३०-२४	
---	एनएफएस चार्जेस	६७,८५०-००	
---	पॉज/इकॉम चार्जेस	१०,६८३-२९	
२,५४,९३४-७३	ए. टी. एम. चार्जेस	३,०९,३०२-७६	
---	एस. एम. एस. चार्जेस	२,००,०९४-२०	
---	डिफर्ड इनकम	३०,०२,३५०-००	
५१,०००-००	टॅंडर फी	---	
३१,२०,०००-००	लाभांश समकरण निधी	---	
३१,५६,१४,१३४-११	एकूण		३०,२८,१३,२९४-२८

श्री. एच. ए. बोंगाळे

मुख्य कार्यकारी अधिकारी

अॅड. पी. आर. शिंदे

सौ. आर. एम. वायचळ

श्री. ए. व्ही. निगडे

सौ. एस. एस. कणेकर

श्री. ए. जी. शहा

उपाध्यक्ष

श्री. ए. डी. गावडे

श्री. जी. एस. जाधव

अध्यक्ष

श्री. डी. के. गाडवे (सीए)

तज्ञ संचालक

श्री. आर. एन. रणदिवे

तज्ञ संचालक



THE COMMERCIAL CO-OP BANK LTD; KOLHAPUR

Notes to Financial Statements for the Year Ended on 31st March 2022.

1. Significant Accounting Policies:

1.1 Background :

The Commercial Co-op. Bank Ltd. was incorporated in the year 1962 and provides wide range of banking and financial services. The Bank is registered under Maharashtra Co-op. Societies Act 1960 vide Registration No.31724 dt.18.12.1961

1.2 Basis of preparation:

The financial statements of the Bank have been prepared in accordance with the generally accepted accounting principles in India. The Bank has prepared these financial statements to comply in all material aspects with the Accounting Standards issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI) to extent applicable, applicable statutory provisions under the Banking Regulation Act,1949 & Maharashtra Co-operative Societies Act,1960, Directives Circulars and Guidelines issued by the Reserve Bank of India ('RBI') from time to time and current practices prevailing in the Co-operative Banking sector in India.

The financial statements have been prepared following the going concern concept on an accrual basis under the historical cost convention. The accounting policies adopted in the current year are consistent with those of previous year.

1.3 Use of Estimates:

The presentation of financial statements in conformity with generally accepted accounting principles requires management to make estimates and assumptions that affect the reported amounts of assets, liabilities, revenues and expenses and the disclosure of contingent liabilities, at the end of the reporting period. Although these estimates are based on management's best knowledge of current events and actions, uncertainty about these assumptions and estimates could result in outcomes requiring a material adjustment to the carrying amounts of assets or liabilities in the future periods.

1.4 All accounting policies are consistently followed.

2. Revenue & Expenditure Recognition:

2.1 Revenue Recognition:(AS-9)

- Income from advances – As per RBI directives, in respect of accounts classified as Standard, interest and other income is recognized on accrual basis as and when the same is earned; income from Non-Performing Assets is recognized on realization as per directives issued by RBI.
- Income from Investments – Interest and other income from investments is recognized on a time proportion basis considering the face value of investment and the rate applicable. Discount on T-Bills and other discounted instruments is recognized on a straight line basis over the period to maturity. Profit/Loss on sale of securities is recognized as and when the same arises.
- Commission on insurance by the Bank is recognized as and when such commission is received from insurance company and on the basis of TDS information.
- Dividend on shares is accounted for on 'as and when' received basis.
- Other items of income are recognized on realization basis.
- Interest on Matured fixed deposit where no renewal instructions are given by depositor is provided as per savings bank deposit rate.



g. Locker rent is recognized on realization basis.

2.2 Expenditure Recognition:

Revenue expenditure is accounted for generally on accrual basis.

3. Advances

- 3.1. The classification of advances into Standard, Sub-standard, Doubtful and Loss assets as well as provisioning on Standard Advances and Non-Performing Advances has been arrived at in accordance with the Income Recognition, Assets Classification and Provisioning Norms prescribed by the Reserve Bank of India from time to time.
- 3.2. The unrealized interest in respect of advances classified as Non-Performing Advances is disclosed as "Overdue Interest Reserve" as per RBI directives.
- 3.3. In addition, a general provision is made on following categories of standard assets as per RBI guidelines, as under;

Category	Provision
Commercial and real estate loans	1.00 %
Commercial and real estate loans - residential housing	0.75 %
Other advances	0.40 %

- 3.4. For restructured accounts, provision is to be made in accordance with RBI guidelines which require diminution in the fair value of assets to be provided for at the time of restructuring.
- 3.5. Recoveries from bad debts written off are recognized in the Profit and Loss A/c under other income.
- 3.6. Provision is made for restructured accounts in accordance with RBI guidelines for the year 2021-22
- 3.7. Loans to directors are sanctioned with respect to directives issued by Reserve Bank Of India.

4. Investments:

- 4.1. Investments other than Term Deposits with Banks / Institutions / Mutual Fund / T-Bills / Certificate of Deposits and Shares of Co-op Institutions are classified into "Held for Trading"(HFT), "Available for Sale"(AFS), and "Held to Maturity" (HTM) categories in accordance with the Reserve Bank of India (RBI) guidelines on Classification and Valuation of Investments for Primary (Urban) Co-operative Banks.
- 4.2. For the purpose of disclosure in the Balance Sheet, Investments have been classified under four groups as required under RBI guidelines – Government Securities, Other trustee Securities, Shares in Co-operative Institutions, Bonds and NCDs and Other investments.
- 4.3. Investments under HTM category are carried at Acquisition cost. The premium paid, if any, on the investments under this category is amortized over the residual life of the security as per guidelines of RBI and Policy adopted by Bank.
- 4.4. Investments under HFT and AFS category have been valued on marked to market basis on the basis of guidelines issued by RBI. Net Depreciation, if any, under each classification has been provided for, net appreciation, if any, has been ignored.
- 4.5. Treasury Bills, Commercial Papers and Certificate of Deposits under all the classifications have been valued at carrying cost.
- 4.6. Transfers from HTM to AFS category is to be done at value determined as per the guidelines of Reserve Bank of India issued there for.



4.7. Profit/ Loss in respect of investment sold from “AFS” & “HFT” category is to be included in Profit/Loss on Sale of Investments.

4.8. Non- Performing Investments

- Non Performing investments have been classified and provision is made as per RBI Guidelines.
- Net Depreciation has not been set off against appreciation in respect of other performing securities.

4.9. Investment Fluctuation Reserve

IFR is to be provided out of against appropriation of profit so as to comply with RBI Directives, Circulars & Guidelines.

5. Cash Flow Statement: (AS 3)

The Bank has disclosed the Cash Flow statement by following the indirect method, in terms of guidelines issued in AS 3.

6. Property Plant And Equipments (AS 10)

6.1. Fixed Asset, other than those that have been revalued, are carried at historical cost less amortization / depreciation accumulated thereon. Cost comprises of purchase price, including non-refundable taxes and any directly attributable cost of bringing the asset to its working condition for intended use. Any trade discount, rebates are deducted in arriving at the purchase price.

6.2. AS-10 "Property ,Plant& Equipment ", issued by ICAI.

6.3. Revalued assets are carried at revalued amounts less amortization / depreciation accumulated thereon. Surplus arising out of revaluation is reflected under Revaluation Reserve in the Balance Sheet.

6.4. Impairment: The Carrying amounts of assets are reviewed at each balance sheet date for any indication of impairment based on internal/ external factors. An impairments loss is recognized wherever the carrying amount of an asset exceeds its recoverable amount. The recoverable amount is the greater of the asset's net selling price and value in use. The Bank has ascertained that there is no impairment of any of its asset and as such, no provision under Accounting Standard 28 on impairment of asset issued by ICAI is required.

6.5. The Bank has ascertained that there is no material impairment of any of its assets & as such there is no provision on Impairment of Assets.

6.6. Fixed Assets which have been fully depreciated but are still in use are carried in the books at Rs. 1.

7. Depreciation & Amortization:

7.1. The depreciation on fixed assets is calculated on the basis of methods and rates as mentioned below:

Particulars	Method of Depreciation	Rate of Depreciation
Premises	Written Down Value	10%
Furniture, Fixtures & Dead Stock	Written Down Value	10%
Office Equipments, Generators & A.C.s	Written Down Value	15 %
Vehicles & Library	Written Down Value	15%
Computers and Peripherals	Straight Line	33.33% (As per RBI directives.)



- 7.2. Depreciation of Rs. 884647/- on Premises on revalued additional amount is debited to Revaluation Reserve and depreciation on W.D.V. is debited to Profit and Loss a/c.
- 7.3. Computer and Peripherals used for providing technological services are depreciated on a straight-line basis as per RBI guidelines.
- 7.4. The depreciation on assets acquired during the year is calculated on half yearly basis as per Income Tax Act, 1961.
- 7.5. Assets are capitalized considering the nature of asset and the materiality aspect.

8. Employee Benefits (AS- 15):

- 8.1. Retirement benefits in the form of Provident Fund Contribution & Family Pension Scheme for the year has been made to the Commissioner for Regional Provident Fund (P.F.) and charged to the profit and loss account.
- 8.2. Leave encashment is provided for at actual leave at the credit of the employee in excess of 60 days. No Provision is made for leave encashment at the credit of employee up to 60 days. This is as per the agreement executed with employees. However, no Actuarial Valuation has been done by the Bank as required by AS-15.
- 8.3. The bank operates defined benefit plan for its employees, viz. gratuity liability. The cost of providing benefits under these plans is determined on the basis of valuation by HDFC Life Insurance Co. Ltd. at each year-end maintaining fund under trust deed with HDFC Life Insurance Co. Ltd. for gratuity payments to employees. The shortfall, if any, between the fair values of plan assets as on 31st March is paid / provided for and recognized as expenses in the profit and loss account. As stated by the management, HDFC Life Insurance Co. Ltd. calculates the liability for payment of gratuity on the basis of actuarial valuation, however, the same is not certified by the Actuarial Valuer.
- d. Provision of Ex-Gratia is made by making provision against Current Year's Profit.

9. Segment Reporting (AS- 17):

In accordance with Accounting Standard 17 issued by ICAI. Segment Reporting is made as under :

- i) Treasury includes all Investment Portfolio, Profit/Loss on sale of investments and Money Market Operations. The expenses of this segment consist of interest expenses on funds borrowed from external sources as well as internal sources and depreciation/amortization of premium on Held to Maturity category investments.
- ii) Other Banking Operations include all other operations not covered under Treasury Operations.

10. Related Party Disclosure (AS-18):

There are no related parties which require a disclosure under AS 18, other than the Chief Executive Officer of bank.

11. Earnings per share (AS-20):

Earning per share is calculated by dividing the net profit for the period, after tax, attributable to equity shareholders (before Appropriation) by the equity shares outstanding at the end of the year.

12. Taxes on Income (AS – 22):

- a. Tax expenses comprises of current and deferred tax. Current Income Tax is measured on the basis of estimated taxable income for the year in accordance with the provisions of Income Tax Act, 1961, and Rules framed there under.
- b. Deferred income tax reflects the impact of timing differences between taxable income and accounting income originating during the current year and reversal of timing differences for earlier



year. Deferred tax is measured using tax rates and tax laws enacted or substantially enacted at reporting date. Deferred tax assets are recognized for only to the extent that there is reasonable certainty that sufficient future taxable income will be available against which such deferred tax assets can be realized.

- c. Deferred Tax Assets are reassessed at each reporting date, based upon management's judgment as to whether the realization is reasonably certain.

13. Intangible Assets (AS 26):

An intangible asset is recognized if and only if it is probable that the future economic benefits that are attributable to the assets will flow to the enterprise and the cost of the asset can be measured reliably. Intangible assets is measured initially at cost and stated in balance sheet at historical cost less accumulated amortization.

14. Impairment of Assets (AS - 28):

The Bank has ascertained that there is no material impairment of any of its asset and as such, no provision under Accounting Standard 28 on impairment of asset issued by ICAI is required.

15. Provisions (AS - 29):

In accordance with Accounting Standard 29, Provisions, Contingent Liabilities & Contingent Assets issued by ICAI, the Bank recognize the provision where it has present obligations as a result of a past event, and it is probable that an outflow of resources of embodying economic benefits will be required to settle the obligation as & when a reliable estimate of the amount of the obligations can be made.

A provision is recognized when the Bank has a present obligation as result of past events and it is probable that an outflow of resources will be required to settle the obligation, in respect of which a reliable estimate can be made. Provisions are not discounted to their required to settle the obligation at the balance sheet date. These are reviewed at each balance sheet date and adjusted to reflect the current best estimates. In case where the available information indicates that the loss on contingency is reasonably possible but the amount of loss cannot be reasonably estimated, a disclosure is made in the financial statements.

Contingent Assets are not recognised in the Financial Statements. However, Contingent Assets are assessed continually.

II. Notes to financial statements for the year ended March 31, 2022

1. Appropriation of Profit:

The Board of Directors have not yet recommended appropriation of profit for the year ended 31st March 2022. After recommendation from the board the appropriation of profit will be approved by the shareholders at the AGM.

Statement of Appropriation 31.03.2022	
Net Profit for the year ended March 31, 2022	25798252.11

2. Balance with other Banks:

2.1 Fixed Deposits with other Banks include deposits aggregating to Rs.100.00 Lakh (Previous Year Rs.100 Lakh) placed as margin to secure overdraft limits/issuance of guarantees in respect of correspondent business. Overdraft limits to meet liquidity risk are secured by fixed deposits of Rs.100.00 Lakh (Previous Year Rs.100.00 Lakh).

2.2. Book Value Of shares in Co-op Societies is Rs. 11000/-



3. Provisioning of Advances:

Provision for Bad and Doubtful Debts (for Non Performing Assets) is made as prescribed by RBI directives or Section 36(1)(viiia) of the Income Tax Act, whichever is higher. Provisions made in earlier years, along with the additional amount created as BDDR continue to be reflected in the Reserves as in the past.

4. Prior Period Items (AS - 5):

No Prior period expenses/income; debited/credited to Profit & Loss A/c, considering the materiality aspect and the date on which the liability is crystallized.

5. Investments:

5.1. The profit on sale of investments during the year 2021-22 was Rs.53.72 Lakh Whereas during the year 2020-21 there is profit of Rs.170.00 Lakh was there.

5.2.

(Rs.In lakhs)

Category	Financial Year	Face Value	Book Value	Market Value
Available For Sale (AFS)	2021-22	2430.00	2423.55	2313.73
	2020-21	1600.00	1599.07	1546.42
Held to Maturity (HTM)	2021-22	5507.10	5535.52	5450.83
	2020-21	5927.50	5965.95	6087.24

5.3 The IFR as on 31/03/2022 is Rs.385.00 Lakh.

5.4 The AFS securities as on 31/03/2022 were Rs.24.24 Crore. The market value of the AFS Securities as on 31/03/2022 is Rs.23.14 Crore. Ignoring the excess market value, the deficit in these securities is Rs.1.10 Crore. The Investment Depreciation Reserve as on 31/03/2022 is Rs.642.00 Lakh which is in excess of this deficit amount.

5.5. Investment Depreciation Reserve of Rs.140.00 Lakh is debited to Profit & Loss A/c. This is 20% provision against the fixed deposits kept with PMC Bank amounting to Rs. 7.00 Crores. The total IDR against FD with PMC Bank is Rs. 4.20 Crores.

5.6. Bank has shifted 6 Govt. Securities from HTM category to AFS category as the market value was higher than Book value. There was no question of making entries regarding diminution in value.

6. AS 10 - For Property, Plant and Equipment:

Accounting Standard 10 is mandatory for all urban co-operative banks. There are two models referred in AS 10 viz. Cost Model and Revaluation Model. The option for the bank is to choose either of it. The same should be mentioned in its accounting policy and the same shall be applicable to an entire class of property, plant and equipment. Depreciation should be allocated on a systematic basis over the useful life of the asset. The residual value and useful life of the assets be reviewed at least at each financial year end and accounting be done if expectations differ from previous estimates. Depreciation method used should reflect the pattern in which the future economic benefits of the asset are expected to be consumed by the enterprise. Review of depreciation should also be there at each financial year end.

There are other many issues viz. changes in existing factors, estimates, removal, restoration etc., impairment and treatment of loss, retirement, derecognition etc. which are explained in detail in AS 10.

Disclosures are necessary in financial statements for each class of property, plant and equipment regarding measurement base, depreciation method used, useful life or depreciation rate used, gross



carrying amount and its reconciliation etc. etc. There are also some transitional provisions. If this standard is to be adopted in the financial statements, it will require some extra time and efforts. The bank should adopt this standard from the next year and necessary preparation be started immediately.

7. Earnings per Share (AS-20) :

A)	Earnings available to shareholders	After recommendation by the Board
B)	No. of Shares (Considering Rs. 100/- as face value of each share)	1014470 No. Shares
	Earnings Per Share (Considering Rs. 100/- as face value of each share)	Rs.25.43

The face value of share should be Rs.100/- per share as per the by laws of the bank and hence provisions of the Maharashtra Co-Operative Societies Act, 1960.

8. Deferred Tax Assets/Liabilities (AS - 22):

- Tax expense comprises of current and deferred tax.
- Deferred tax for timing difference between books and tax profits for the year is accounted for using the tax rates and laws that have been substantially enacted as of the balance sheet date. No effect of deferred tax liability/asset has been taken into consideration based on WDV of Fixed Assets as per Balance Sheet and Income Tax Return and BDDR/Provision for Standard Assets.

(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Balance as on 31/03/2021	For the year ended 31/03/2022
A.	Deferred tax liability	30.02	0.00
	Total	30.02	0.00

- Provision for income tax is arrived at as under :

(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	For the Year ended 31/3/2021	For the year ended 31/03/2022
A)	Income Tax Provision Current Tax	182.73	180.87
B)	Deferred Tax	--	--
	Total (A+B)	182.73	180.37

9. Impairment of Assets (AS – 28):

There is no impairment of any of assets in the opinion of the Bank and as such no provision under Accounting Standard-28 issued by ICAI is required.



10. Provisions ,Contingent Liabilities & Contingent Assets (AS - 29):

1. Bank Guarantees, L.C.s are sanctioned to customers with approved credit limits in place. The liability thereon is dependent on terms of contractual obligations, devolvement, raising demand by concerned parties and the amount being called up. These amounts are collateralized by margins, counter guarantees and secured charges. The quantum of Contingent Liabilities in these respects are as under:

Particulars	31-03-2021	31-03-2022
Bank Guarantees	12.60	5.86
Court Matter	2.50	2.50
L.C.s	-	-
Total	15.10	8.36

2. There is one cases lodged by employees against the Bank. These cases are in case of dismissal due to misbehavior of such employees.

The case is pending at Mumbai High Court in this case the decision has been given by Kolhapur Industrial Labour Court. As per the said order of Court the bank has accordingly calculated payable amount. Total gross payable amount is Rs.19.13 lakh, Total of deduction is Rs.14.16 lakh, Net amount of Rs.4.97 lakh paid through DD No. 993492.

The concerned person has preferred an appeal against the said transaction & returned the cheque back to the bank. The bank has also preferred an appeal in Mumbai High Court which is at hearing stage.

3. In Accordance with the "Depositor & Education Awareness Fund Scheme, 2014" formed by RBI, till 31st March 2022, The Bank has identified & transferred to the Depositor & Education Awareness Fund as per Below details:

Particulars	FY 2020-21	FY 2021-22
Opening Balance of Amount transferred to DEAF	87.99	90.19
Add: Amount transferred to DEAF During the year	2.20	6.89
Less: Amount reimbursed by DEAF towards claims	-	-
Closing Balance of Amount transferred to DEAF	90.19	97.08

All the amounts outstanding in respect of liability accounts standing in credit in any amount by whatever name called and remaining unclaimed for the period more than 10 years, are transferred to DEAF account in accordance with guidelines of the RBI.

4. Movement of Provisions

2) Movement of Provisoins for NPAs (excluding provision for standard assests)	31-03-2022	31-03-2021
a) Opening Balance	1110.00	960.16
b) Provided during the year	200.00	100.00
From profit appropriation	0.00	49.84
Total	1310.00	1110.00
c) Write - off/Write - back of excess provisions	0.00	0.00
d) Closing Balance	1310.00	1110.00



5. Restructured Accounts

5.1

Particulars of Account Restructured		Housing Loan	SME Debt Restructuring	Others
Standard Advances Restructured	Number of Borrowers	0	3	1
	Amount Outstanding	0.00	300.53	8.83
	Sacrifice (Diminution in the fair value)	0.00	0.00	0.00
Sub Standard Advances Restructured	Number of Borrowers	0	0	0
	Amount Outstanding	0.00	0.00	0.00
	Sacrifice (Diminution in the fair value)	0.00	0.00	0.00
Doubtful Advances Restructured	Number of Borrowers	0	0	0
	Amount Outstanding	0.00	0.00	0.00
	Sacrifice (Diminution in the fair value)	0.00	0.00	0.00
Total	Number of Borrowers	0	3	1
	Amount Outstanding	0.00	300.53	8.83
	Sacrifice (Diminution in the fair value)	0.00	0.00	0.00

5.2 Following are the details required as per RBI Circular

Ref.:DOR.No.B.P.B.C/3/21.04.048/2020-21 and

DOR.No.B.P.B.C/3/21.04.048/2020-21.Resolution Framework for COVID-19 related stress.

Standard Advances Restructured Accounts Format Details March 2022

Sr No.	Type of Borrower	(A)	(B)	(C)	(D)	(E)	%
		Number of accounts where resolution plan has been implemented under this window	Exposure to accounts mentioned at (a) before implementation of the plan	of (B) aggregate amount of debts that was converted into other securities	Additional funding sanctioned if any including between invocation of the plan and implementation	Increase in provisions on account of the implementation of the resolution plan.	
1	Personal Loans	4	35125000	31060547	-	3106060	10
2	Corporate Loans	0	-	-	-	-	-
3	Of which MSMEs	3	34125000	30175747	-	-	-
4	Others	0	-	-	-	-	-
	Total of 1+2	4	35125000	31060547	-	3106060	10

Note: No substandard or doubtful advances have been restructured during the year 2021-22

11. Suppliers or Service providers covered under Micro, Small & Medium Enterprises Development Act 2006 have not furnished the information regarding filing of necessary memorandum with the appropriate authority. Therefore, information relating to cases of delays in the payments to Micro & Small Enterprise or of interest payments due to delayed in such payments, could not be given.



12. Revaluation of Premises

Details of revaluation reserve are as follows :

Particulars	Land & Building
Opening Balance Revaluation Reserve	88.46
Depreciation Debited to Revaluation Reserve	8.84
Closing Balance of Revaluation Reserve	79.62

13. In the absence of specific guidelines / directives from RBI, following disclosures are not made as per the accounting standards (AS) issued by the Institute of Chartered Accounts of India.

14. Related Party Disclosure:

There are no related parties requiring the disclosure under AS 18 issued by the ICAI other than the Key Management Personnel Mr. Hemant A. Bongale, the CEO of Bank. He being a single party coming under that category, no further details thereon are required to be disclosed. There were no sanctioned limits to the directors & their relatives, excepting loans against deposits. There were no guarantees sanctioned by the Bank to the Directors.

(i) Employee retirement benefits Disclosures as per AS – 15

(ii) Segment Reporting (AS- 17):

In accordance with Accounting Standard 17 issued by ICAI. Segment Reporting is made as under :

i) Treasury includes all Investment Portfolio, Profit/Loss on sale of investments and Money Market Operations. The expenses of this segment consist of interest expenses on funds borrowed from external sources as well as internal sources and depreciation/amortization of premium on Held to Maturity category investments.

ii) Other Banking Operations include all other operations not covered under Treasury Operations.

Operations wise Segment Reporting -

(In Lakh)

Business Segments	For 2020-21			For 2021-22		
	Investments	Other Banking Operations	Total	Investments	Other Banking Operations	Total
Revenue	1005.26	2150.88	3156.14	886.63	2141.50	3028.13
Expenses	144.10	2250.80	2394.90	144.31	2063.92	2208.23
Result	861.16	-99.92	761.24	742.32	77.58	819.90
Unallocated Expenses	-	-	-	-	-	-
Opening Profit	861.16	-99.92	761.24	742.32	77.58	819.90
Income Tax	-	-	182.73	-	-	180.87
Net Profit	-	-	244.81	-	-	257.98
Provisions	-	193.70	193.70	-	241.06	241.06
Segment Assets	15235.25	19510.28	34745.53	16435.65	18965.54	35401.18
Unallocated Assets	-	-	-	-	-	-
Total Assets	15235.25	19510.28	34745.53	16435.65	18965.54	35401.18
Segment Liabilities	15235.25	14775.07	30010.32	16435.64	13708.04	30143.68
Unallocated Liabilities	-	-	-	-	-	-
Shareholders Fund	0.00	4735.21	4735.21	-	5257.50	5257.50
Total Liabilities	15235.25	19510.28	34745.53	16435.64	18965.54	35401.18



15. Penalties for Disclosure:

In the year 2021-22, RBI has no imposed any penalty on the Bank for any reason.

16. Ex gratia in respect of compounded interest:

Reserve Bank of India has notified (Notification No./2020-21/61/DOR .No. BPBC 26/21.04.048/2020-21 dated October 26,2020 the Scheme announced by the Government of India on October 23,2020 for grant of ex-gratia payment of the difference between compound interest and simple interest for six months ending August 31,2020 in view of unprecedented and extreme Covid-19 situation , the object of the scheme is to provide ex-gratia payment of difference between compound interest and simple interest by way of relief for the period from 1st march 2020 to 31 August 2020 to borrowers in specified loan accounts up to Rs.2.00 Crores.

With reference to the above scheme Bank has granted and paid ex-gratia interest of Rs.16,63,545/- which was shown receivable in other assets as on 31.03.2021. Claim has been received by the bank in 2021-22.

As per Supreme Court Judgment dated 24.03.2021, ex-gratia interest for loans and advances above Rs.2.00 Cr amounting to Rs.8,00,000/- (Adhoc Provision) has been debited to profit and loss account and shown payable under Other Liabilities and Provision in the year 2020-21. The same has not yet credited to borrowers accounts by the Bank.

17. Other Notes

Previous year's figures have been regrouped/ rearranged where ever necessary to confirm the layout for the accounts of current year.



18. DISCLOSURE AS PER RBI GUIDELINES :

In terms of RBI Circular No. RBI/2013-14/531/UBD CO BPD (PCB) Cir. No.52/12.05.001/2013-14 dated 25/03/2014

Disclosure as per RBI master Circular No.UBD.BPD.(PCB).MC.No.8/16.20.000/200607 dated 12/07/2006

(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	31-03-2022	31-03-2021
1	Capital to Risk Weighted Assets Ratio:	21.40%	19.07 %
	a) Tier I Capital to Risk Weighted Assets	17.17	15.05 %
	b) Tier II Capital to Risk Weighted Assets	4.23%	4.02 %
2	Movement in CRAR :		
	a) Total Capital Funds	2415.27	2308.17
	b) Risk Weighted Assets	14067.23	15333.24
3	Investment (Only SLR)		
	a) Book Value	12574.01	10626.35
	b) Face Value	12587.10	10627.50
	c) Market Value	12422.13	10694.99
4	Advances Against		
	a) Real Estate	0.00	0.00
	b) Construction Business	1071.22	1336.39
	c) Housing	1917.34	1731.50
5	Advances against Shares and Debenture:	0.00	0.00
6	Advances to Directors, their relative and Companies/Firms in which they are interested:		
	a) Fund Based	20.47	15.40
	b) Non Fund Based (Guarantee, LCsetc)	0.00	0.00
7	Average Cost of Deposits	5.55%	6.41%
8	NPAs:		
	a) Gross NPAs	1428.46	1619.79
	b) Net NPAs	118.46	509.79
	c) Percentage of Gross NPA to Total Advance	8.96%	9.68%
	d) Percentage of Net NPA to Total Advance	0.81%	3.26 %
9	Movements in NPSs :		
	1) Movemen of Gross NPAs		
	a) Opening Balance s	1619.79	1078.08
	b) Add: Additions	286.43	737.91
	c) Less: Reduction	477.75	196.20
	d) Closing Balance	1428.46	1619.79
	2. Movement of Provisions For NPAs (excluding provision for standard assets)		
	a) Opening Balance	1110.00	960.16
	b) Provision made during the year (Including provision related/exchange fluctuations)	200.00	149.84
	c) Write-Off/Write –back of excess provisions	0.00	0.00
	d) Closing Balance	1310.00	1110.00



10.	Profitability		
	a) Interest income as a percentage of working funds	8.16%	8.38%
	b) Non-interest income as a percentage of working funds	0.24%	0.21%
	c) Operating profit as a percentage of working funds	2.32%	2.19%
	d) Return on Assets	0.73%	0.70%
	e) Business(Deposit + Advance)per Employee)	552.03	514.67
	f) Profit per Employee	3.18%	2.78
11.	Provision :		
	a) Provision on NPA required to be made	513.82	509.87
	b) Provision on NPA actually made	1310.00	1110.00
	c) Provision on standard Assets Required to made	184.94	157.17
	d) Provision on standard Assets actually made	213.76	182.70
	e) Provision required to be made on depreciation in Investments.	529.82	332.65
	f) Provision actually made on depreciation in Investments.	642.00	502.00
	g) Provision required to be made on Non-performing Investments.	0.00	0.11
	h) Provisions actually made on depreciation in non performing investment	0.00	0.11
12.	Movement in Provision :		
	I) Towards NPAs		
	a) Opening Balance	1110.00	960.16
	b) Add : Provision Made	200.00	149.84
	c) Less : Provision reversed	0.00	0.00
	d) Closing Balance	1310.00	1110.00
	II) Towards Depreciation on Investments		
	a) Opening Balance	502.00	362.00
	b) Add : Provision Made	140.00	140.00
	c) Less : Provision reversed	0.00	0.00
	d) Closing Balance	642.00	502.00
	III) Towards standard Assets :		
	a) Opening Balance	182.70	100.00
	b) Add : Provision Made	31.06	82.70
	c) Less : Provision reversed	0.00	0.00
	d) Closing Balance	213.76	182.70
13	Payment of insurance premium to the DICGC ,including arrears, if any		
	I) Period up to : March 2022		
	a) Deposits Assessable	28953.76	28812.51
	b) Premium Amount	20.50	20.40
	c) Paid on	25/11/2021	26/11/2020
	II) Period up to : Sept. 2021		
	a) Deposits Assessable	29205.26	27753.20
	b) Premium Amount	20.68	19.65
	c) Paid on	31/05/2021	22/05/2020
14	Penalty Imposed by RBI for any Violation	NIL	NIL
15	a) Foreign Currency Assets	0.00	0.00
	b) Foreign Currency Liabilities	0.00	0.00



16. As required under RBI circular DBOD No. DEAF Cell B. C. 101/30-01-002/2013-14 dated March 21, 2014 the Bank has transferred the following funds to DEAF with RBI. The movement of the DEAF account is as follows :

(Rs. in Lakhs)

Particulars	2021-22	2020-21
Opening Balance of Amount transferred to DEAF	90.19	87.99
Add: Amount transferred to DEAF During the year	6.89	2.20
Less: Amount reimbursed by DEAF towards claims	-	-
Closing Balance of Amount transferred to DEAF	97.08	90.19

1) Non SLR Investments

(Rs. in Lakhs)

No.	Issuer	Amount	Extent of below investment grade securities	Extent of unrated securities	Extent of unlisted securities
1	PSUS	Nil	Nil	-	-
2	FLs	Nil	Nil	Nil	Nil
3	Public sector Banks (Fixed Deposits) IDBI	0.00	Nil	Nil	Nil
4	Mutual Funds	0.00	Nil	Nil	Nil
5	Other Shares	0.11	Nil	Nil	Nil
6	Provision held towards depreciation	Nil	Nil	Nil	Nil
	Total (1+2+3+4+5-6)	0.11	Nil	Nil	Nil

2. Non performing Non-SLR investments

(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Amount
1	Opening Balance	0.11
2	Additions during the year since 1 st April	0.00
3	Reduction during the above period-Amount Realized	0.11
4	Closing Balance	0.00
5	Total provision held	0.00

As per our report of even date.

For A R Sulakhe & Co
Chartered Accountant

CA Raghavendra Bakare
Partner

(Mem. No. 154236)
(UDIN - 22154236ALSPRJ9783)

Place : Kolhapur
Date : 27-06-2022



CASH FLOW STATEMENT FOR THE YEAR ENDED 31/03/2022

Particular	Rs. Lacs	Rs. Lacs
Cash Flow from Operating Activities		
Net profit		257.98
Add : Depreciation		32.57
Working Capital Adjustments		
Increase/Decrease in Investments	(-) 1200.39	
Increase/Decrease in Loans and Advances	791.01	
Increase/Decrease in Interest Receivable	45.42	
Increase/Decrease in Other Assets	(-) 11.42	
Increase/Decrease in Deposit from customer	214.42	
Increase/Decrease in Interest Payable	(-) 34.18	
Increase/Decrease Branch Adjustment	(-) 0.03	
Increase/Decrease in Other Liabilities	(-) 71.92	
Increase/Decrease in overdue interest provision	11.91	
Increase/Decrease in Reserve and Others Funds	381.25	126.07
Cash Generated from Operating Activities		416.62
Cash Flow from investing Activities		
Purchase of Fixed Assets	(-) 9.77	
Cash Generated from Investing Activities		(-) 9.77
Cash Flow from Financial Activities		
Share Capital Issued	12.02	
Dividend Paid	(-) 115.80	
Cash Generated from Financing Activities		(-) 103.78
Net Increase in cash and cash Equivalents		303.07
Cash and Cash Equivalents at the beginnings of year		1733.73
Cash and Cash Equivalents at the End of Year		2036.80
Cash and Cash Equivalents	384.86	
Cash in Hand	1651.94	
Cash at Bank	2036.80	

For A R Sulakhe & Co
Chartered Accountant

CA Raghavendra Bakare
Partner
(Mem. No. 154236)
(UDIN - 22154236ALSPRJ9783)

Place : Kolhapur
Date : 27-06-2022



As per RBI Circular, Disclosure of various Information

16 In pursuance to RBI circular No.RBI/DOR/2021-22/83 DOR.ACC.REC.No.45/21.04.018.2021-22 dated 30 August,2021 in relation to Master Direction on Financial Statements - Presentation and Disclosures the following disclosures are made.

1) REGULATORY CAPITAL

(Rs.in crore)

a) Composition of Regulatory Capital

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Comman Equity Tire 1 capital (CET 1)/ Paid up share capital and reserves	10.00	9.87
ii)	Additional Tire 1 capital/Other Tire 1 capital	14.15	13.21
iii)	Tier 1 capital (i+ii)	24.15	23.08
iv)	Tier 2 capital	5.95	6.16
v)	Total capital (Tire 1+ Tire 2)	30.10	29.24
vi)	Total Risk Weighted Assets (RWAS)	140.67	153.33
vii)	Paid up share capital and reserves as percentage of RWAS	21.40%	19.07%
viii)	Tier 1 Ratio (Tier 1 capital as a percentage of RWAS)	17.17%	15.05%
ix)	Tier 2 Ratio (Tier 2 capital as a percentage of RWAS)	4.23%	4.02%
x)	Capital to Risk Weighted Assets Ratio (CRAR)	21.40%	19.07%
xi)	Leverage Ratio	N.A.	N.A.
xii)	Percentage of Shareholding of		
	a) Government of India	0.00	0.00
	b) State Government (specify name)	0.00	0.00
	c) Sponsor Bank	0.00	0.00
xiii)	Amount of paid up equity capital raised during the year	0.00	0.00
xiv)	Amount of non equity Tier 1 capital raised during the year	NIL	NIL
xv)	Amount of Tier 2 capital raised during the year	NIL	NIL
b)	Draw down for Reserves	No Draw down for Reserves	



ASSETS LIABILITY MANAGEMENT

a) Maturity pattern of certain items of assets and liabilities

PARTICULARS	(Rs.in crore)											
	DAY 1	2 TO 7 DAYS	8 TO 14 DAYS	15 TO 30 DAYS	31 DAYS TO 2 MONTHS	OVER 2 MONTHS AND TO 3 MONTHS	OVER 3 MONTHS AND TO 6 MONTHS	OVER 6 MONTHS AND TO 1 YEARS	OVER 1 YEAR AND UPTO 3 YEARS	OVER 3 YEARS AND UPTO 5 YEARS	OVER 5 YEARS	TOTAL
DEPOSITS	1.2	0.00	7.97	0.36	2.21	0.24	0.77	5.11	254.44	3.51	11.94	287.75
ADVANCES	5.42	0.53	1.4	1.63	3.86	12.56	27.9	7.96	28.49	55.47	14.18	159.40
INVESTMENTS	0.00	0.00	12.74	9.97	0.00	34.09	15.82	5.85	0.25	0.00	85.63	164.35
BORROWINGS	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
FOREIGN CURRENCY ASSETS	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
FOREIGN CURRENCY LIABILITIES	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00

3) INVESTMENTS

a) Composition of Investment Portfolio

As at 31.03.2022

(Rs.in crore)

PARTICULARS	GOVT. SECURITIES	OTHER APPROVED SECURITIES	INVESTMENT IN INDIA			INVESTMENT OUTSIDE INDIA			TOTAL INVESTMENT
			SHARES	DEBENTURES AND BONDS	SUBSIDIARIES AND/OR JOINT VENTURES	OTHERS	SUBSIDIARIES AND/OR JOINT VENTURES	OTHERS	
HELD TO MATURITY									
Gross	55.36	0	0	7.75	0	0	0	0	0
Less: Provision for Non performing investment (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	55.36	0	0	7.75	0	0	0	0	0
AVAILABLE FOR SALE									
Gross	70.38	0	0	0	0	0	0	0	0
Less: Provision for Non performing investment (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	70.38	0	0	0	0	0	0	0	0
HELD FOR TRADING									
Gross	0	0	0	0	0	0	0	0	0
Less: Provision for Non performing investment (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	0	0	0	0	0	0	0	0	0
TOTAL INVESTMENT									
Gross	125.74	0	0	7.75	0	0	0	0	0
Less: Provision for Non performing investment (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	125.74	0	0	7.75	0	0	0	0	0



(Rs.in crore)

PARTICULARS	GOVT. SECURITIES	INVESTMENT IN INDIA			OTHERS	TOTAL INVESTMENT IN INDIA	GOVT. SECURITIES (INCLUDING LOCAL AUT.)	INVESTMENT OUTSIDE INDIA			TOTAL INVESTMENT
		OTHER APPROVED SECURITIES	SHARES	DEBENTURES AND BONDS				SUBSIDIARIES AND/OR JOINT VENTURES	SUBSIDIARIES AND/OR JOINT VENTURES	OTHERS	
HELD TO MATURITY											
Gross	59.66	0	0	0	0	59.66	0	0	0	0	0
Less: Provision for Non performing investment (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	59.66	0	0	0	0	59.66	0	0	0	0	0
AVAILABLE FOR SALE											
Gross	46.60	0	10	0	0	56.60	0	0	0	0	0
Less: Provision for Non performing investment (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	46.60	0	10	0	0	56.60	0	0	0	0	0
HELD FOR TRADING											
Gross	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Less: Provision for Non performing investment (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
TOTAL INVESTMENT											
Gross	106.26	0	10.00	0	0	116.26	0	0	0	0	0
Less: Provision for Non performing investment (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	106.26	0	10.00	0	0	116.26	0	0	0	0	0

b) Movement of Provisions for Depreciation and Investment Fluctuation Reserve

(Rs.in crore)

Particulars	Current Year	Previous Year
i) Movement of provision held towards depreciation of investment		
a) Opening balance	5.02	3.62
b) Add: Provision made during the year	1.40	1.40
c) Less: Write off/ write back of excess provisions during the year	0	0
d) Closing balance	6.42	5.02
ii) Movement of investment fluctuation reserve		
a) Opening balance	3.85	3.35
b) Add: Amount transferred during year	0	0.50
c) Less: Drawdown	0	0
d) Closing balance	3.85	3.85
iii) Closing balance in IFR as a percentage of closing balance of investment in AFS & HFT / Current category	5.56	6.87

c) Sale and transfer to/from HTM category - No such transaction hence not applicable

d) Non SLR investment portfolio

i) Non performing non SLR investment

(Rs.in crore)

PARTICULARS	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
a) Opening balance	0	0
b) Additions during the year since 1st Apr.	0	0
c) Reductions during the above period	0	0
d) Closing balance	0	0
e) Total provisions held	0	0



ii) Issuer composition of non - SLR investment

(Rs.in crore)

ISSUER	AMOUNT		EXTENT OF PRIVATE PLACEMENT		EXTENT OF BELOW INVESTMENT GRADE SECURITIES		EXTENT OF UNRATED SECURITIES		EXTENT OF UNLISTED SECURITIES	
	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
a) PSUs	0	0	0	0	0	0	0	0	0	0
b) FIs	0	0	0	0	0	0	0	0	0	0
c) Banks	0	0	0	0	0	0	0	0	0	0
d) Private Corporates	0	10.00	0	0	0	0	0	0	0	0
e) Subsidiaries/Joint Ventures	0	0	0	0	0	0	0	0	0	0
f) Others	0	0	0	0	0	0	0	0	0	0
g) Provision held towards depreciation	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Total	0	10.00	0	0	0	0	0	0	0	0
e) Repo transaction (in face value terms)	Not applicable									

4) ASSETS QUALITY

(Rs.in crore)

a) Classification of advances and provisions held

PARTICULARS	STANDARD	NON PERFORMING				TOTAL
	Total Standard Advances	Sub standard	Doubtful	Loss	Total Non Performing Advances	
Gross Standard Advances and NPAs						
Opening Balance	151.11	8.61	7.57	0.01	16.19	167.30
Add : Additions during the year						
Less : Reductions during the year						
Closing balance	145.11	6.67	7.6	0.01	14.28	159.39
Reduction in Gross NPA due to Upgradation						
Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)						
Write-offs						
Provisions (excluding Floating Provisions)						
Opening balance of of provision held	1.83	1.00	6.05	4.05		12.93
Add : Fresh provisions made during the year						2.31
Less: Excess provision reversed/Write-off loans						0.00
Closing balance of provision held	2.14	1.00	6.65	5.45		15.24
Net NPAs						
Opening balance		0.86	4.22	0.01		
Add: Fresh additions during the year						
Less: Reductions during the year						
Closing Balance		0.07	1.1	0.01		1.18
Floating Provisions						
Opening Balance						
Add : Additional provisions made during the year						
Less : Amount drawn down during the year						
Closing balance of floating provisions						

Ratios (in percent)	Current year	Previous year
Gross NPA to Gross Advances	8.96%	9.68%
Net NPA to Net Advances	0.81%	3.26%
Provision coverage ratio	91.71%	68.53%



b) Sector wise Advances and Gross NPAs

(Rs.in crore)

Sector	Current year			Previous year		
	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in Sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in Sector
i) PRIORITY SECTOR						
a) Agriculture and allied activities	3.36	0.53		8.96	0.22	
b) Advances to industries sector eligible as priority sector lending	94.39	8.18		71.39	9.60	
c) Services	0.00	0.00		0.00	0.00	
d) Personal loans	24.76	1.14		35.42	1.29	
Sub total (i)	122.51	9.85		115.77	11.11	
ii) NON PRIORITY SECTOR						
a) Agriculture and allied activities	0.00	0.00		0.00	0.00	
b) Advances to industries sector eligible as priority sector lending	17.08	2.93		29.47	4.35	
c) Services	0.00	0.00		0.00	0.00	
d) Personal loans	19.81	1.50		22.06	0.73	
Sub total (ii)	36.89	4.43		51.53	5.08	
Total (i+ii)	159.40	14.28	11.16%	167.3	16.19	18.33%

Sub sector outstanding advances exceeds 10 percent of the outstanding total advances

(Rs.in crore)

Sector	Current year			Previous year		
	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in Sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in Sector
i) PRIORITY SECTOR						
a) Agriculture and allied activities						
b) Advances to industries sector eligible as priority sector lending	94.39	8.18		71.39	9.60	
c) Services						
d) Personal loans	24.76	1.14		35.42	1.29	
Sub total (i)	119.15	9.32		106.81	10.89	
ii) NON PRIORITY SECTOR						
a) Agriculture and allied activities						
b) Advances to industries sector eligible as priority sector lending	17.08	2.93		29.47	4.35	
c) Services						
d) Personal loans	19.81	1.5		22.06	0.73	
Sub total (ii)	36.89	4.43		51.53	5.08	
Total (i+ii)	156.04	13.75	11.35%	158.34	15.97	9.91%

c) Overseas assets, NPA and revenue

(Rs.in crore)

Particular	Current year	Previous year
Total Assets	0.00	0.00
Total NPAs	0.00	0.00
Total Revenue	0.00	0.00



d) Particular of resolution plan and restructuring

(Rs.in crore)

Particulars	Agriculture and allied activities		Corporates (excluding MSME)		Micro, Small and Medium Enterprises (MSME)		Retail (excluding agriculture and MSME)		Total	
	Current year	Previous year	Current year	Previous year	Current year	Previous year	Current year	Previous year	Current year	Previous year
STANDARD										
Number of borrowers	0	0	0	3	3	2	1	0	4	5
Gross Amount (Rs.crore)	0.00	0.00	0.00	7.90	3.03	1.28	0.09	0.00	3.12	9.18
Provision held (Rs.crore)	0.00	0.00	0.00	0.77	0.30	0.06	0.01	0.00	0.03	0.83
SUB STANDARD										
Number of borrowers	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Gross Amount (Rs.crore)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Provision held (Rs.crore)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Doubtful										
Number of borrowers	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Gross Amount (Rs.crore)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Provision held (Rs.crore)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Total										
Number of borrowers	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Gross Amount (Rs.crore)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Provision held (Rs.crore)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00

Note - No applications are under process

f) Disclosure of Transfer/Aquired of Loan Exposures

i) Details of stressed loans transferred during the year

(Rs.in crore)

Particulars	To ARC	To Permitted transferees	To other transferees
a) Number of accounts	NIL	NIL	NIL
b) Aggregate principal outstanding of loan transferred	NIL	NIL	NIL
c) Weighted average residual tenor of the loans transferred (in years)	NIL	NIL	NIL
d) Net Book value of Loans transferred (At the time of transfer)	NIL	NIL	NIL
e) Aggregate consideration	NIL	NIL	NIL
f) Additional consideration realized in respect of loan accounts transferred in earlier years	NIL	NIL	NIL

ii) Details of stressed loans acquired during the year

(Rs.in crore)

Particulars	From SCB's,RRB's UCB's StCBs/DCCBs,AIFIS, NPFCS including Housing Finance Companies	From ARCs
Aggregate principal outstanding of loans transferred	NIL	NIL
Aggregate Consideration paid	NIL	NIL
Weighted average residual tenor of the loans transferred (in yeases)	NIL	NIL

g) Fraud Account

(Rs.in crore)

Particular	Current year	Previous year
Number of fraud reported	1	NIL
Amount involved in fraud	0	0
Amount of provision made for such fraud	0	0
Amount of Unamortised provision debited from other reserve' as at the end of the year	0	0

h) Disclosure under Resolution Framework of COVID-19 related Stress

30.09.2021

(Rs.in crore)

Type of borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan-Position as at the end of the previous half year A	of (A) aggregate debt that slipped into NPA during the half year	of (A) amount written off during the half year	of (A) amount paid by the borrowers during the half year	Exposure to accounts classified
Personal Loan	4.41			0.36	4.32
Corporate person	8.02			0.81	7.73
Of which MSMEs	4.31			0.35	4.23
Others	0.00			0.00	0.00
Total	12.43			1.17	12.05



5) EXPOSURES

a) Exposures to real estate sector

(Rs.in crore)

CATEGORY	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
l) Direct exposure -		
a) Residential Mortgages - Lending fully secured by mortgages of residential property that is or will be occupied by the borrower or that is rented. Individual housing loans eligible for inclusion in priority sector advances shall be shown separately. Exposure would also include non fund based (NFB) limits.	19.17	17.32
b) Commercial Real Estate - Lending secured by mortgages on commercial real estate (office, buildings, retail space, multipurpose commercial premises, multifamily residential buildings, multi tenanted commercial premises, industrial or warehouse space, hotels, land acquisition, development and construction etc.) Exposure would also include non fund based (NFB) limits.	10.71	13.36
c) Investment in Mortgage-Backed Securities (MBS) and other securitized exposures -	0	0
i) Residential		
ii) Commercial Real Estate		
ii) Unsecured Exposure Fund based and non - fund - based exposures on National Housing Bank and Housing Finance Companies.	0	0
Total Exposure to Real Estate Sector	29.88	30.68
b) Exposure to capital market	NIL	NIL
c) Risk category-wise country exposure	NIL	NIL

d) Unsecured advances

(Rs.in crore)

PARTICULARS	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
Total Unsecured advances of the bank	6.44	6.89
Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken	0	0
Estimated value of such intangible securities	0	0
e) Factoring exposures	NIL	NIL



6) Concentration of deposits, advances, exposures and NPAs

a) Concentration of deposits

(Rs.in crore)

PARTICULARS	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
Total deposits of the twenty largest depositors	33.97	32.84
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	11.81%	11.50%

b) concentration of advances

(Rs.in crore)

PARTICULARS	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
Total advances to the twenty largest borrowers	27.11	33.54
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	16.49%	20.05%

c) Concentration of exposures

(Rs.in crore)

PARTICULARS	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
Total exposure to the twenty largest borrowers/customers	27.11	33.54
Percentage of exposures to the twenty largest borrowers/ customers to the total exposure of the bank on borrowers/ customers	16.49%	20.05%

d) Concentration of NPA's

(Rs.in crore)

PARTICULARS	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
Total exposure to the top twenty NPA accounts	12.54	12.47
Percentage of exposures to the twenty largest NPA exposure to total Gross NPAs.	87.79%	76.95%

7) Derivatives

Bank has not entered into any transactions in derivative in current and previous year

10) Transfers to Depositor Education and Awareness Fund (DEA Fund)

(Rs.in crore)

SR.NO.	PARTICULARS	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
i)	Opening balance of amounts transferred to DEA Fund	0.90	0.88
ii)	Add: Amounts transferred to DEA Fund during the year	0.07	0.02
iii)	Less: Amount reimbursed by DEA Fund towards claims	0	0
iv)	Closing balance of amounts transferred to DEA Fund	0.97	0.90



11) Disclosure of complaints

a) Summary information on complaints received by the bank from customers and from the offices of Banking Ombudsman

SR.NO.	PARTICULARS	CURRENT YEAR	PREVIOUS YEAR
	Complaints received by the bank from its customers		
1	Number of complaints pending at beginning of the year	0	0
2	Number of complaints pending at beginning of the year	0	0
3	Number of complaints disposed during the year	0	0
3.1	Of which number of complaints rejected by the bank	0	0
4	Number of complaints pending at the end of the year	0	0
	Maintainable complaints received by the bank from OBOs		
5	Number of maintainable complaints received by the bank from OBOs	0	1
5.1	Of 5 number of complaints resolved in favour of the bank by OBOs	0	1
5.2	Of 5 number of complaints resolved through conciliation/mediation/advisories issued by Bos	0	0
5.3	Of 5 number of complaints resolved after passing of Awards by Bos against the bank.	0	0
6	Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)	0	0

b) Top five grounds of complaints received by the bank from customers

Ground of complaints (i.e. complaints relating to)	Number of complaints pending at the beginning of the year	Number of complaints received during the year	% increase/ decrease in the number of complaints received over the previous year	Number of complaints pending at the end of the year	Of 5 number of complaints pending beyond 30 days
Current Year					
Regarding Securitisation and Recovery of loan	0	1	100%	0	0
Ground - 2					
Ground - 3					
Ground - 4					
Ground - 5					
Others					
Total	0	1	100%	0	0
Previous Year					
Ground - 1	0	0	0	0	0
Ground - 2					
Ground - 3					
Ground - 4					
Ground - 5					
Others					
Total	0	0	0	0	0



12) Disclosure of penalties imposed by the Reserve Bank of India

In the year 2021-22 Reserve Bank of India has no imposed any penalty on the bank for any reason.

13) Disclosures of remuneration

(Rs. In crore)

Particulars	Nature of Remuneration	Amount
Chief Ex. Officer	Salary + Bonus (as applicable)	0.09 p.a.

14) Other Disclosures

(Rs. In crore)

a) Business ratios			
	Particular	Current Year	Previous Year
i)	Interest Income as a percentage to Working Funds	8.16%	8.38%
ii)	Non - interest income as a percentage to Working Funds	0.24%	0.21%
iii)	Cost of Deposit	5.55%	6.41%
iv)	Net Interest Margin	4.14%	3.53%
v)	Opening Profit as a percentage to Working Funds	2.32%	2.19%
vi)	Return on Assets	0.73%	0.70%
vii)	Business (deposits plus advances) per employee	5.52	5.15
viii)	Profit per employee	0.03	0.03
b) Bancassurance business			
	Particular	Current Year	Previous Year
	Fees received from Insurance business	0	0.02
c)	Marketing and distribution No fees/remuneration received from Marketing and Distribution function.	0	0
d)	Disclosures regarding Priority Sector Lending Certificates Bank had not sold / purchased any Priority Sector Lending Certificates during the year	0	0
c)	Marketing and distribution Not applicable	0	0
d)	Disclosures regarding Priority Sector Lending Certificates (PSLCs) Not applicable	0	0



(Rs.in crore)

e) Provisions and contingencies			
Provision debited to Profit and Loss account		Current Year	Previous Year
i	i) Provision for NPI	0	0
	i) Provision towards NPA	2.00	1.00
	iii) Provision made towards Income Tax	1.81	1.83
	iv) Other Provisions and Contingencies		
	1) Special Reserve Fund	0.10	0.11
	2) Investment Depreciation Reserve	1.40	1.40
	3) Provision for Standard Assets	0.31	0.83

Contingent Liabilities

Particulars	Current Year	Previous Year
Bank Gurantee and Letter of Credit	0.06	0.13
Amount transferred to RBI under DEAF	0.98	0.90
Claim against Bank not acknowledged as Debts	0.03	0.03

g) Payment of DICGC Insurance Premium

Particulars	Current Year	Previous Year
i) Payment of DICGC Insurance Premium	0.35	0.34
ii) Arrears in payment of DICGC Premium	0	0

h) Disclosure of facilities granted to directors and their relatives

Particulars	Current Year	Previous Year
Fixed deposit loans granted to directors and their relatives against their own fixed deposit.	0.20	0.15



वैधानिक लेखापरिक्षकांचा अहवाल

प्रति,

माननीय सभासद

दि कमर्शियल को-ऑप. बँक लि.,

१. आर्थिक पत्रकाबाबत वैधानिक लेखापरिक्षकांचा अहवाल

आम्ही दि कमर्शियल को-ऑप. बँक लि., कोल्हापूर यांच्या दि. ३१-०३-२०२२ अखेरचे सोबत जोडलेले ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व रोखता प्रवाह पत्रक तसेच व्यवस्थापनाने अंगीकृत केलेली हिशोबाची तत्वे व इतर माहिती यांची बँकेच्या आणि ७ शाखांसह मुख्य कार्यालयाचे लेखापरीक्षण केले आहे.

२. आर्थिक पत्रकाबाबत व्यवस्थापनेची जबाबदारी

महाराष्ट्र सहकारी कायदा १९६०, महाराष्ट्र सहकारी नियम १९६१, बँकिंग रेग्युलेशन अँक्ट १९४९ तसेच रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार आर्थिक पत्रके बनविणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. तसेच सदर आर्थिक पत्रकात कोठेही अनुचितता वा अनियमितता नसल्याची व अंतर्गत नियंत्रणाद्वारे सदर आर्थिक पत्रकाबाबत नियमावली बनविणे, अंमलात आणणे व त्यावर देखरेख ठेवणे ही जबाबदारी व्यवस्थापनेची आहे.

३. वैधानिक लेखापरीक्षकाची जबाबदारी

आम्ही केलेले लेखापरीक्षण हे भारतात प्रचलित असणाऱ्या लेखा परीक्षणाच्या मानदंडानुसार केलेले आहे. या मानदंडानुसार आम्ही आमचे लेखापरीक्षणाचे नियोजन व अंमलबजावणी करून ही आर्थिक पत्रके चुकीच्या माहितीपासून मुक्त आहेत, याची आम्ही योग्य ती खात्री करणे आवश्यक आहे. लेखापरीक्षण आर्थिक पत्रकात नमूद केलेल्या रकमा आणि माहिती यांची पुराव्यांच्या आधारे नमुना पद्धतीने तपासणी करणे याचा समावेश होतो. तसेच लेखापरीक्षणात व्यवस्थापनाने अंगीकृत केलेली हिशोबाची तत्वे आणि अर्थपूर्ण अंदाज यांची समीक्षा करणे. आम्हाला असा विश्वास आहे की, आमच्या लेखापरीक्षणाचा आमच्या मत प्रदर्शनास पुरेसा आधार आहे.

४. लेखापरीक्षकाचा अभिप्राय

आमच्या मते आम्हास दिलेली माहिती व दिलेल्या खुलाशानुसार, बँकेने बँकिंग रेग्युलेशन अँक्ट, १९४९ तसेच महाराष्ट्र सहकारी कायदा, १९६० च्या कायदानुसार आवश्यक ती सर्व हिशोब पुस्तके योग्य रितीने ठेवलेली आहे. तसेच भारतात स्वीकारलेल्या प्रचलित हिशोब पद्धतीनुसार खरी व अचूक परिस्थिती दर्शविणारी आहेत.

अ) दि. ३१-३-२०२२ वर्ष अखेरचे ताळेबंदानुसार बँकेची सांपत्तिक स्थिती

ब) दि. ३१-३-२०२२ वर्ष अखेरचे नफा-तोटा पत्रकानुसार वर्ष अखेर दिनांकाचा नफा.

क) दि. ३१-३-२०२२ अखेरचे रोखता प्रवाह पत्रकानुसार वर्ष अखेरच्या दिनांकाचा रोखता प्रवाह.



५. इतर कायदेशीर अभिप्राय

आमच्या मते तयार करण्यात आलेला ताळेबंद, नफा-तोटा पत्रक आणि रोखता प्रवाह हे बँकिंग रेग्युलेशन कायद्याच्या कलम २९ अन्वये तसेच महाराष्ट्र सहकार कायदा व कानूनला अनुसरून नमुन्याप्रमाणे बनविलेली आहेत.

६. आम्ही अहवाल देतो की,

अ. आमच्याकडून लेखापरीक्षाच्या उद्देशासाठी आमचे संपूर्ण ज्ञानाप्रमाणे, माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे जरूर ती सर्व माहिती व खुलासे बँकेकडून आम्हास उपलब्ध झालेले आहेत.

ब. आमच्या लेखापरीक्षण तपासणीत बँकेने केलेले व्यवहार हे नियमाप्रमाणे बँकेच्या अखत्यारीत आहेत.

क. शाखेकडून वेळोवेळी आलेले अहवाल व इतर माहिती ही लेखापरीक्षणकामी पुरेशी आहे.

७. आमच्या मते बँकेने बनविलेला ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व रोखता प्रवाह पत्रक हे भारतात प्रचलित असणाऱ्या लेखापरीक्षाच्या मानदंडानुसार आहे.

८. आम्ही आमच्या अहवालाच्या भाग 'अ', 'ब' व 'क' मधील शेऱ्यास पात्र राहून अहवाल देतो की,

अ. बँकेचा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व रोखता प्रवाह हे दाखविण्यात आलेल्या हिशेब पत्रकानुसार आहेत.

ब. आमच्या मते हिशेब पुस्तकांच्या तपासणीत असे दिसून आले की, बँकेने कायदानुसार आवश्यक ती सर्व हिशेब पुस्तके ठेवली आहेत.

क. आमच्या लेखापरीक्षण अहवालात आम्ही केलेल्या शाखांचे लेखापरीक्षण तसेच समवर्ती लेखापरीक्षकांनी केलेले लेखापरीक्षण अहवाल लक्षात घेतलेली आहेत.

ड. सन २०२१-२०२२ च्या आर्थिक वर्षासाठी बँकेस ऑडिट वर्ग 'अ' देण्यात आलेला आहे.

मे. ए. आर. सुलाखे अँड कंपनी
चार्टर्ड अकौंटंट्स करिता

सीए राघवेंद्र रा. बकरे

पार्टनर

मॅबरशीप नंबर : १५४२३६

को-ऑप ऑ. पॅ नं. : ११११२

UDIN : 22154236ALSPRJ9783

स्थळ : कोल्हापूर
दि. २७-०६-२०२२



सन २०२२-२३ सालाचे उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक

अ. क.	तपशील	सन २०२१-२२ चे मंजूर बजेट	सन २०२१-२२ चे प्रत्यक्ष उत्पन्न व खर्च	बजेटपेक्षा जादा खर्च	सन २०२२-२३ चे मागणी बजेट
१	जमा व्याज	३०,५०,००,०००.००	२८,९०,९९,३९९.२२	---	३०,००,००,०००.००
२	कमिशन	९५,००,०००.००	९,४६,५४५.६८	---	९५,००,०००.००
३	इतर उत्पन्न	९,५०,००,०००.००	९,२८,५५,३४९.३८	---	९,५०,००,०००.००
	एकूण उत्पन्न	३२,९५,००,०००.००	३०,२८,९३,२९४.२८	---	३९,६५,००,०००.००
१	दिलेले व्याज	९९,२५,००,०००.००	९५,७३,२८,९७९.०५	---	९७,००,००,०००.००
२	पगार भत्ते, प्रॉ. फंड, बोनस	४,७५,००,०००.००	४,६९,५०,२३२.०४	---	४,९०,००,०००.००
३	मिंटिंग भत्ता	४,५०,०००.००	२,५७,०००.००	---	७,००,०००.००
४	ऑफिस भाडे म्युनिसिपल फाळा/गुमास्ता	४,००,०००.००	२,६९,३८६.००	---	४,००,०००.००
५	विमा व ठेव विमा हप्त्या	३७,००,०००.००	३४,८९,५४९.२०	---	३८,००,०००.००
६	वीज, पाणी व दिवाबत्ती	९०,००,०००.००	४,९८,५९५.००	---	७,००,०००.००
७	पोस्टेज व टेलिफोन	२,००,०००.००	---	---	२,००,०००.००
८	ऑडिट फी	९,००,०००.००	८,२८,९५५.००	---	९०,००,०००.००
९	दुरुस्ती, मेटे. व झीज/हार्डवेअर सॉफ्टवेअर भाडे	९,००,००,०००.००	८०,४२,०२९.२४	---	९,००,००,०००.००
१०	प्रिंटिंग छपाई व जाहिरात	३,००,०००.००	५४,२००.००	---	३,००,०००.००
११	किरकोळ खर्च	५,००,०००.००	४,७४,३९३.६५	---	६,००,०००.००
१२	प्रवास खर्च/समा. व बॉम्बे वेलफेअर फंड	२,५०,०००.००	९,०५,०२२.००	---	२,५०,०००.००
१३	पिग्मी कमिशन	७,००,०००.००	५,७०,९७३.२०	---	७,००,०००.००
१४	वृत्तपत्र वर्गणी	३०,०००.००	२४,३२८.००	---	३०,०००.००
१५	शिपाई ड्रेस	९,५०,०००.००	३७,५८४.२४	---	९,५०,०००.००
१६	वार्षिक सभा खर्च	२,५०,०००.००	९९,०००.००	---	३,००,०००.००
१७	कोर्ट खर्च कायदे सल्ला फी/कन्सल्टेशन फी	९०,००,०००.००	७,९६,०९५.३९	---	९०,००,०००.००
१८	देणगी	९०,०००.००	---	---	९०,०००.००
१९	संस्था व्यवसायकर	५,०००.००	२,५००.००	---	५,०००.००
२०	पोस्ट बॉक्स भाडे	९,०००.००	---	---	९,०००.००
२१	असो. फेडरेशन वर्गणी	९,५०,०००.००	३६,५००.००	---	९,५०,०००.००
२२	स्टाफ प्रशिक्षण व कल्याण निधी	९,५०,०००.००	---	---	९,५०,०००.००
२३	शिष्यवृत्ती	४०,०००.००	---	---	४०,०००.००
२४	इन्कमटॅक्स	२,२५,००,०००.००	९,८०,८६,५०२.००	---	२,००,००,०००.००
२५	सर्व्हिस टॅक्स/जीएसटी/इतर खर्च	९०,००,०००.००	९,६५,९५८.४९	---	९२,००,०००.००
२६	वसुली चार्जेस	९,००,०००.००	---	---	९,००,०००.००
२७	सहकार अभ्यास दौरा	५०,०००.००	---	---	५०,०००.००
२८	एटीएम आयएमपीएस चार्जेस	५,००,०००.००	३,८३,२०८.६३	---	७,५०,०००.००
२९	सिबील व सी-केवायसी चार्जेस	९,००,०००.००	६३,६७७.९२	---	९,००,०००.००
३०	निवडणूक खर्च	---	---	---	२५,००,०००.००
	एकूण व्यवस्थापकीय खर्च	२८,४४,३६,०००.००	२३,८४,७५,६९२.९७	---	२६,४९,८६,०००.००
१	डेडस्टॉक फर्निचर	२५,००,०००.००	५७,४५०.००	---	२५,००,०००.००
२	कॉम्प्युटर	७५,००,०००.००	९,९६,३८३.००	---	७५,००,०००.००
३	लायब्ररी	९०,०००.००	२,९००.००	---	९०,०००.००
	एकूण भांडवली खर्च	९,००,९०,०००.००	९,७६,७३३.००	---	९,००,९०,०००.००



● बँकेचे नांव	: दि कमर्शियल को-ऑप बँक लि., कोल्हापूर
● मुख्य कार्यालयाचा पत्ता	: ६१५ ई, शाहूपुरी १ ली गल्ली, कोल्हापूर
● नोंदणीची तारीख	: १८/१२/१९६१ नं. ३१७२४
● रिझर्व्ह बँकेच्या परवानाचा क्रमांक व तारीख	: युबीडी/एमएच/८०३ पी. २६-१२-१९८६
● कार्यक्षेत्र	: कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा
● तपशील	: ३१-३-२०२२ (रक्कम रुपये लाखात)
● शाखांची संख्या	: ७
● सभासद अ वर्ग	: १८९१२
● नाममात्र सभासद	: ४२२
● वसूल भाग भांडवल	: ९९९.५१
● एकूण राखीव इतर निधी	: ४२५७.९९
● ठेवी - बचत	: ४८७९.५५
चालू	: २०५८.१७
मुदत व इतर ठेवी	: २१८३७.१३
● दिलेली कर्जे - तारण	: १५२९५.५४
विनातारण	: ६४४.२३
एकूण अग्रक्रम क्षेत्रासाठी	: १२२५१.२५
टक्केवारी	: ७६.८६ %
एकूण दुर्बल घटकांसाठी	: २७२७.२३
टक्केवारी	: १७.१० %
● घेतलेली कर्जे	: कांही नाहीत
● गुंतवणूक	: १२५७४.०१
● इतर गुंतवणूक	: ७७५.५१
● थकबाकी टक्केवारी	: ३.८१ %
● ऑडिट वर्गीकरण	: 'अ'
● वार्षिक नफा	: २५७.९८
● खेळते भांडवल	: ३५४०१.१८
● एकूण कर्मचारी	: ८१



**घर बांधकामाकरिता
प्लॉट खरेदी योजना**

कर्जमर्यादा - रु. १५,००,०००/-
व्याज दर - १०.९५ %
मुदत - ५ ते ७ वर्षे
(शहरी व ग्रामीण भाग)

* अटी व शर्ती लागू

**गृहलक्ष्मी कर्ज योजना
(फक्त महिलांसाठी)**

विनातारणी कर्ज योजना
कर्जमर्यादा - रु. १,००,०००/-
व्याज दर - १२ %
मुदत - ६० महिने

* अटी व शर्ती लागू

ठेवीचे व्याजदर

कालावधी	व्याजदर
७ दिवस ते ४५ दिवस	३.०० %
४६ दिवस ते ९० दिवस	४.०० %
९१ दिवस ते १८० दिवस	५.०० %
१८१ दिवस ते ३६५ दिवस	५.७५ %
१२ महिने १ दिवस ते २४ महिने	६.२५ %
२४ महिने १ दिवस ६० महिने	६.०० %
६० महिने १ दिवस व त्यापुढे	६.०० %

जेष्ठ नागरिकांना सर्व कॅटेगरीमध्ये

०.२५ % जादा व्याजदर

बँकेचे पहिले व्यवस्थापक मंडळ



श्री. विजय शंकर बोसगळी (C.A.)
अध्यक्ष



प्रा. अमरसिंह भगवानराव शेळके
सदस्य



अॅड. प्रशांत रामराव शिंदे
सदस्य



श्री. बाळासो रामचंद्र मोहिते
सदस्य



६१ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेची क्षणचित्रे



अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. यांचे मार्फत मराठा समाजासाठी देण्यात येणारी कर्ज सुविधा.

रु. १५,००,०००/- लाख पर्यंतचे कर्जावरील
व्याजास रु. ४,५०,०००/- व्याजाचा परतावा

गृह कर्ज

- व्याजदर : ८.७५%
- ई. एम. आय. पध्दतीने कर्ज फेडीस २४० महिने पर्यंत मुदत
- (अधिकतम मर्यादा) रु. १,४०,००,०००/-



वाहन तारण

लक्झरी कार

व्याजदर : ९.२५%
मुदत : ७२ महिने



जुने चार चाकी वाहन

व्याजदर : १३%
मुदत : ४८ महिने



कमर्शियल वापर वाहन

व्याजदर : ११.९५%
खरेदी दुचाकी नवीन
वाहन खरेदी ९.९०%



सोने तारण कर्ज

- व्याजदर : १०%
- सोने तारण ओव्हर ड्राफ्ट ९% मर्यादा रु. ५,००,०००/- पर्यंत



सर्व व्यावसायिक कर्जे

लहान मोठे उद्योग १०% ते १४.५०%
क्रेडीट रेटिंग नुसार
रु. २५ लाखांपर्यंतच्या कर्जास
व्यावसायिकांसाठी ९.७५% व्याजदर
ओव्हर ड्राफ्ट सुविधा



नियम व अटी लागू**

प्रेषक:

अध्यक्ष:

दि कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लि. कोल्हापूर

६१५ ई, शाहूपुरी १ ली गल्ली, कोल्हापूर
फोन: (०२३१) २६५६५६१, २६५३२६१.

प्रकाशक:

श्री. गौतम शंकरराव जाधव

अध्यक्ष, दि कमर्शियल को-ऑपरेटिव्ह
बँक लि. कोल्हापूर

मुद्रक:

राजहंस प्रिंटींग प्रेस

२५०, डी/२७ भाऊसिंगजी रोड, नागाळा पार्क,
शाहू ब्लड बँकेजवळ, कोल्हापूर. मोबा. ९८२२०४९६२८.

बुक-पोस्ट

प्रति,

सौ. व श्री.

.....

.....